

महाराष्ट्र शासन  
नगर विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक: पीएमसी - ३०१४/प्र.क्र. २/नवि-२२  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२  
दिनांक :- २६ ऑगस्ट, २०१४

**वाचा**

- (१) आयुक्त, पुणे महानगरपालिका यांचे पत्र क्र. मआ/उआ/से/ ३८५, दिनांक २७.४.२०१०.
- (२) आयुक्त, पुणे महानगरपालिका यांचे पत्र क्र. मआ/ उआ/से/ ४५, दिनांक ५.४.२०११.
- (३) अति.आयुक्त,पुणे महानगरपालिका यांचे पत्र क्र. अतिमा/उआ/से/२६७९,  
दिनांक ७.११.२०१२.
- (४) आयुक्त, पुणे महानगरपालिका यांचे पत्र क्र. क्र. मआ/ उआ/से/ ३६२८,  
दिनांक ११.१.२०१३.
- (५) नगर विकास विभागाचा शासन निर्णय क्र.संकीर्ण -१००५/वर्गीकरण/ प्र.क्र.३७९/०५/नवि-  
२४, दिनांक ४ मे, २००६.
- (६) नगर विकास विभागाचा शासन निर्णय क्र.संकीर्ण- १००९/प्र.क्र.३५५/नवि-२६,  
दिनांक १० ऑगस्ट, २००९
- (७) उप आयुक्त, पुणे महानगरपालिका यांचे क्र.उआ/से/२४९९,२५०० व २५३२,  
दिनांक ४.८.२०१४ ची पत्रे.

**प्रस्तावना :**

पुणे महानगरपालिकेची वाढती लोकसंख्या, नागरीकरणाचा झपाट्याने होणारा विकास, शासनाच्या विविध योजना व त्या अनुषंगाने वाढलेले कामकाज विचारात घेऊन, पुणे महानगरपालिकेने विविध संवर्गातील पदांमध्ये वाढ करणे, नविन पदे / संवर्ग निर्माण करणे बाबत वेगवेगळे प्रस्ताव संदर्भाधीन पत्रांन्वये शासनास सादर केले होते. त्याअनुषंगाने आवश्यक त्या पदांचा / संवर्गाचा एकत्रित प्रस्ताव सादर करण्याबाबत आयुक्त, पुणे महानगरपालिका यांना सूचित करण्यात आले होते. त्याअनुषंगाने आयुक्त, पुणे महानगरपालिका यांनी महानगरपालिकेच्या विविध संवर्गात विभागनिहाय नव्याने ५,०८४ पदे निर्माण करणेबाबतचा प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने, प्रधान सचिव (नवि-२) यांचे अध्यक्षतेखाली दिनांक १०.१.२०१४, दिनांक १.७.२०१४, दिनांक २८.७.२०१४ रोजी आयुक्त, पुणे महानगरपालिका, पुणे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत पदनिहाय/संवर्गनिहाय विस्तृत चर्चा झाली. राज्यातील विविध महानगरपालिकांकरिता आकृतीबंध निश्चित करण्याबाबत शासन निर्णय दिनांक ४ मे, २००६ व दिनांक २८ मार्च, २०११ मध्ये विहित केलेली मार्गदर्शक तत्वे तसेच राज्यातील महानगरपालिकेच्या अधिकारी/कर्मचाऱ्यांना सहाय्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याबाबत दिनांक १० ऑगस्ट, २००९ मधील निर्णय विचारात घेवून, पुणे महानगरपालिकेकरिता आवश्यक अतिरिक्त पदे / संवर्ग निर्माण करून पुणे महानगरपालिकेच्या सक्षमीकरणासाठी कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृतीबंधास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

**शासन निर्णय :-**

वरील प्रस्तावनेत नमूद केलेली वस्तुस्थिती विचारात घेता, पुणे महानगरपालिकेच्या सक्षमीकरणासाठी विविध संवर्गात आस्थापना खर्चाची मर्यादा विचारात घेऊन, पुणे महानगरपालिकेच्या ६४ विभागांकरिता विविध संवर्गात पुणे महानगरपालिकेने मागणी केलेल्या ५०८४ पदांऐवजी या शासन

निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्टांत नमूद करण्यात आल्यानुसार ३,८७७ इतके वाढीव पदे निर्माण करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. त्याअनुषंगाने परिशिष्ट -अ (विभागनिहाय एकत्रित मंजूर पदांची माहिती) व परिशिष्ट - ब - १ ते ६४ (विभागनिहाय व पदनिहाय मंजूर पदांची माहिती) सोबत जोडली आहे.

२. सदर वाढीव पदांचा आकृतीबंध पुढील अटी व शर्तीच्या अधिन राहून मंजूर करण्यात येत आहे :-

(१) या विभागाच्या संदर्भ क्र. ४ येथील दिनांक १० ऑगस्ट, २००९ च्या शासन निर्णयामध्ये स्पष्ट केल्यानुसार, शासनाने ज्याप्रमाणे ६ व्या वेतन आयोगाच्या सुधारित वेतनश्रेणी लागू केल्या आहेत त्याप्रमाणेच महानगरपालिकेच्या अधिकारी/कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागू करणे आवश्यक आहे. तथापि, पुणे महानगरपालिकेने काही संवर्गांना शासनाने मान्य केलेल्या वेतन बँड ला देय असणाऱ्या अनुषंगिक ग्रेड वेतनापेक्षा जास्त ग्रेड वेतन लागू केल्याचे निदर्शनास आले आहे. शासनाच्या दिनांक १० ऑगस्ट, २००९ च्या शासन निर्णयाप्रमाणे पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी/कर्मचाऱ्यांना ६ व्या वेतन आयोगाच्या सुधारित वेतनश्रेणी (वेतन बँड व अनुषंगिक ग्रेड वेतन) लागू करण्याच्या अटीच्या अधिन राहून, सदर आकृतीबंध मंजूर करण्यात येत आहे. सदर अटीची पूर्तता झाल्यानंतर नविन आकृतीबंधामुळे उपलब्ध होणारी पदे आस्थापना खर्च विहित मर्यादेत असल्यास विहित मार्गाने भरता येतील.

(२) पुणे महानगरपालिकेच्या सुधारीत आकृतीबंधामध्ये वर्गीकरण निहाय मंजूर केलेल्या पदसंख्येपेक्षा अधिक अधिकारी / कर्मचारी महानगरपालिकेत सध्या कार्यरत असतील तर, असे अधिकारी / कर्मचारी सेवेत असेपर्यंत किंवा पदोन्नत होईपर्यंत सदर अधिकारी/कर्मचारी कार्यरत असलेली जादा पदे अस्तित्वात राहतील, तदनंतर अशी पदे आपोआप व्यपगत होतील.

(३) स्थानिक परिस्थिती व गरज विचारात घेता, या शासन निर्णयानुसार मंजूर पदांपेक्षा जास्त पदे किंवा अतिरिक्त पदे निर्माण करणे आवश्यक आहे, असे महानगरपालिकेस वाटल्यास आणि महानगरपालिकेचा आस्थापना खर्च विहित टक्केवारीच्या मर्यादेत असल्यास त्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करता येईल.

(४) पुणे महानगरपालिकेअंतर्गत प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची (Non Technical) तांत्रिक व लेखा सेवेतील पदावर किंवा तांत्रिक व लेखा सेवेतील अधिकाऱ्यांची प्रशासकीय सेवेतील पदांवर बदलीने/ प्रतिनियुक्तीने नेमणूक करता येणार नाही.

(५) महानगरपालिकेच्या ज्या सेवा आऊट-सोर्सिंग द्वारे करणे शक्य व आवश्यक आहे (उदा. वाहनचालक, द्विर्नोद लेखा पध्दती, संगणकीय डाटा संकलन, लिफ्टमन, सफाई कामगार इ.), अशा सेवा आऊट-सोर्सिंग द्वारे करण्यात याव्यात.

(६) सदर शासन निर्णयासोबतच्या आकृतीबंधातील काही पदांची पदनामे गरजेनुसार बदलण्यात आली आहेत. पदनामे बदलाच्या अनुषंगाने आयुक्त, पुणे महानगरपालिका, पुणे यांनी पुढील आवश्यक ती कार्यवाही करावी.

(७) पुणे महानगरपालिकेने सादर केलेल्या प्रस्तावात शिक्षण मंडळाकडील शासन मान्य पदसंख्येत विसंगती आढळल्याने, शिक्षण मंडळाचा आकृतीबंध वगळून उर्वरित आकृतीबंधास शासन मान्यता देण्यात आली आहे. त्याअनुषंगाने आयुक्त, पुणे महानगरपालिका, पुणे यांनी त्यांच्या स्तरावर शिक्षण मंडळाकडील मंजूर पदांबाबत फेर तपासणी करून उचित प्रस्ताव स्वतंत्ररित्या सादर करावा.

३. आयुक्त, पुणे महानगरपालिका, पुणे यांनी परिच्छेद २ मधील अटीच्या तसेच सुधारीत आकृतीबंधाच्या अनुषंगाने पुढील आवश्यक ती कार्यवाही करावी.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४०९१११२२०३७८९२५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(प्रभाकर पवार)

महाराष्ट्र शासनाचे उप सचिव

सोबत: परिशिष्ट - अ व ब

प्रति,

- १) मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई § ३२.
- २) विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे
- ३) जिल्हाधिकारी, पुणे,
- ४) आयुक्त, पुणे महानगरपालिका, पुणे,
- ५) नगर विकास विभागातील सर्व कार्यासने,
- ६) प्रधान सचिव (नवि-२) यांचे स्वीय सहायक,
- ७) उप सचिव, नवि-२२ यांचे स्वीय सहायक,
- ८) कार्यासन अधिकारी, नवि-२९, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांना सदर शासन निर्णय शासनाच्या वेबसाईटवर टाकण्याच्या विनंतीसह अग्रेषित.
- ९) निवड नस्ती, नवि- २२.

परिशिष्ट - अ				
शासन निर्णय पीएमसी - ३०१४/प्र.क्र.२ /नवि-२२, दिनांक २६ ऑगस्ट, २०१४ चे सहपत्र				
पुणे महानगरपालिका (विभागनिहाय मंजूर पदांची माहिती)				
अ.क्र.	कार्यालयाचे नाव	मंजूर पदांची संख्या	नवनिर्मित पदांची संख्या	एकूण पदांची संख्या
१	आयुक्त कार्यालय	३२	१९	५१
२	अतिरिक्त आयुक्त (विशेष, जनरल, इस्टेट) कार्यालय	५७	४२	९९
३	सामान्य प्रशासन विभाग	१८	९	२७
४	आस्थापना विभाग	४१	४०	८१
५	मागासवर्ग विभाग	०	७	७
६	सेवा भरती व परिक्षा नियंत्रण विभाग	०	२३	२३
७	खातेनिहाय चौकशी विभाग	३	३	६
८	प्रशिक्षण प्रबोधिनी विभाग	०	९	९
९	माहिती व जनसंपर्क विभाग	२०	१	२१
१०	देणगी विभाग	०	३	३
११	भूसंपादन व व्यवस्थापन विभाग	५०	२१	७१
१२	आकाशचिन्ह व परवाना विभाग	३६	२	३८
१३	झोपडपट्टी निमुर्लन व पुनर्वसन विभाग	२८५	१	२८६
१४	चाळ विभाग	२९	४	३३
१५	नक्कल विभाग	४	२	६
१६	जनरल रेकॉर्ड विभाग	५	६	११
१७	जिल्हा नियोजन व विकास समिती विभाग	०	११	११
१८	उपआयुक्त (विशेष) विभाग	११	८	१९
१९	निवडणुक विभाग	८	२	१०
२०	कामगार कल्याण विभाग	१६	२१	३७
२१	विधी विभाग	२३	९	३२
२२	स्थानिक संस्था कर विभाग	४४१	१०	४५१
२३	मालमत्ता व व्यवस्थापन विभाग	५५	१७	७२
२४	समाज विकास विभाग	४६	३	४९
२५	कर आकारणी व कर संकलन विभाग	२४१	९७	३३८
२६	समाजकल्याण विभाग	७	१५	२२
२७	सुरक्षा विभाग	२१२	१८	२३०
२८	दूरध्वनी विभाग	२२	३	२५
२९	मध्यवर्ती भांडार विभाग	६७	२	६९
३०	नगर सचिव विभाग	११२	१	११३
३१	मंडई विभाग	५५	६	६१
३२	कोंडवाडा विभाग	२६	०	२६
३३	परिमंडळ विभाग	३६	१४७	१८३
३४	विविध क्षेत्रिय कार्यालय	१०३८६	१०३३	११४१९
३५	सांस्कृतिक केंद्र विभाग	७३	३७	११०
३६	क्रिडा विभाग	२९	७	३६

अ.क्र.	कार्यालयाचे नाव	मंजूर पदांची संख्या	नवनिर्मित पदांची संख्या	एकूण पदांची संख्या
३७	उदयान विभाग	५३२	९५	६२७
	पर्यावरण विभाग	६	६	१२
	स्व.राजीव गांधी प्राणी संग्रहालय विभाग	१०४	१२	११६
	वृक्ष प्राधिकरण विभाग	८५	१४	९९
३८	तांत्रिक विभाग	२	१०	१२
३९	निविदा विभाग	०	७	७
४०	मुख्यलेखा व वित्त विभाग	१९०	१४	२०४
४१	लेखापरिक्षण विभाग	१०४	१	१०५
४२	अतिक्रमण /अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग	१५०	२७७	४२७
४३	बांधकाम विभाग	२२२	४९	२७१
४४	नगर रचना विभाग	६	२५	३१
४५	विकास योजना विभाग	२१	२३	४४
४६	भवन रचना विभाग	१८९	३६	२२५
४७	वारसा व्यवस्थापन विभाग	०	१६	१६
४८	पथ विभाग	४५७	८६	५४३
४९	वाहतुक नियोजन विभाग	११	५०	६१
५०	पाणीपुरवठा विभाग	१५०९	११२	१६२१
५१	मलनिःसारण, देखभाल व दुरुस्ती विभाग	२३४	५१	२८५
५२	प्रकल्प कार्यालय क्र. १	१	३४	३५
५३	प्रकल्प कार्यालय क्र. २	१	३३	३४
५४	विद्युत विभाग	१२५	१५	१४०
५५	मोटर वाहन विभाग	५४२	२०५	७४७
५६	माहिती व तंत्रज्ञान विभाग	१६	४९	६५
५७	मुद्रणालय विभाग	१००	४	१०४
५८	अग्निशामन व आपत्ती व्यवस्थापन विभाग	५७५	३३५	९१०
५९	आपत्ती व्यवस्थापन विभाग	५	३४	३९
६०	आरोग्य विभाग	१६१९	४३३	२०५२
	पशुवैद्यकीय विभाग	१	४	५
६१	घनकचरा व्यवस्थापन विभाग	७६	१४७	२२३
६२	दक्षता विभाग	२	४०	४२
६३	बीओटी सेल विभाग	२	९	११
	एकूण	१९३३३	३८६५	२३१९८
६४	शिक्षणाधिकारी (माध्यमिक व तांत्रिक) विभाग	५२६	१२	५३८
	एकूण	१९८५९	३८७७	२३७३६

**परिशिष्ट - ब**  
**शासन निर्णय पीएमसी - ३०१४/प्र.क्र.२/नवि-२२, दिनांक २६ ऑगस्ट, २०१४ चे सहपत्र**  
**१. पुणे महानगरपालिका, आयुक्त कार्यालयासाठी मंजूर पदांचा तपशिल**

अ.क्र.	पदनाम	मंजूर पदांची संख्या	नवनिर्मित पदांची संख्या	एकूण पदांची संख्या
१	आयुक्त	१	०	१
२	उप आयुक्त	०	१	१
३	प्रशासन अधिकारी	२	१	३
४	अधिक्षक	०	२	२
५	उप अधिक्षक	१	१	२
६	वरिष्ठ लिपीक	१	१	२
७	लिपीक टंकलेखक	४	५	९
८	वाहन चालक	३	०	३
९	जमादार	१	०	१
१०	शिपाई	६	३	९
११	लघुलेखक (निवड श्रेणी)	१	०	१
१२	लघुलेखक (निम्न श्रेणी)	१	०	१
१३	हवालदार	१	०	१
१४	बिगारी	२	३	५
१५	सुरक्षा रक्षक	६	०	६
१६	कार्यकारी अभियंता (स्थापत्य)	१	०	१
१७	उप अभियंता तथा नियोजन अधिकारी	१	०	१
१८	कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)	०	२	२
	<b>एकूण पदे</b>	<b>३२</b>	<b>१९</b>	<b>५१</b>

परिशिष्ट - ब

शासन निर्णय पीएमसी - ३०१४/प्र.क्र.२/नवि-२२, दिनांक २६ ऑगस्ट, २०१४ चे सहपत्र

२. पुणे महानगरपालिका, अतिरीक्त महापालिका आयुक्त (विशेष, जनरल, इस्टेट) कार्यालयासाठी  
मंजूर पदांचा तपशिल

अ.क्र.	पदनाम	मंजूर पदांची संख्या	नवनिर्मित पदांची संख्या	एकूण पदांची संख्या
१	अतिरीक्त आयुक्त	३	०	३
२	प्रशासन अधिकारी	०	३	३
३	अधिक्षक	३	३	६
४	उप अधिक्षक	३	३	६
५	वरिष्ठ लिपीक	२	४	६
६	लिपीक टंकलेखक	८	७	१५
७	शिपाई	७	५	१२
८	लघुलेखक (निवड श्रेणी)	०	३	३
९	लघुलेखक (उच्च श्रेणी)	१	२	३
१०	लघुटंकलेखक	१	२	३
११	वाहन चालक	२	१	३
१२	बिगारी	६	६	१२
१३	सुरक्षा रक्षक	१८	०	१८
१४	उप अभियंता (स्थापत्य)	१	२	३
१५	कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)	२	१	३
	एकूण पदे	५७	४२	९९

परिशिष्ट - ब

शासन निर्णय पीएमसी - ३०१४/प्र.क्र.२/नवि-२२, दिनांक २६ ऑगस्ट, २०१४ चे सहपत्र

३. पुणे महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागासाठी मंजूर पदांचा तपशिल

अ.क्र.	पदनाम	मंजूर पदांची संख्या	नवनिर्मित पदांची संख्या	एकूण पदांची संख्या
१	उप आयुक्त	१	०	१
२	प्रशासन अधिकारी	०	१	१
३	उप अधिक्षक	०	१	१
४	वरिष्ठ लिपीक	२	०	२
५	लिपीक टंकलेखक	७	४	११
६	शिपाई	३	३	६
७	लघुलेखक (उच्च श्रेणी)	१	०	१
८	लघुलेखक (निम्न श्रेणी)	१	०	१
९	वाहन चालक	१	०	१
१०	बिगारी	२	०	२
	एकूण	१८	९	२७

परिशिष्ट - ब

शासन निर्णय पीएमसी - ३०१४/प्र.क्र.२/नवि-२२, दिनांक २६ ऑगस्ट, २०१४ चे सहपत्र

४. पुणे महानगरपालिका आस्थापना विभागासाठी मंजूर पदांचा तपशिल

अ.क्र.	पदनाम	मंजूर पदांची संख्या	नवनिर्मित पदांची संख्या	एकूण पदांची संख्या
१	प्रशासन अधिकारी	१	०	१
२	अधिक्षक	२	१	३
३	उप अधिक्षक	६	४	१०
४	वरिष्ठ लिपीक	९	५	१४
५	लिपीक टंकलेखक	१३	२७	४०
६	शिपाई	४	३	७
७	लघुटंकलेखक	१	०	१
८	वाहन चालक	१	०	१
९	बिगारी	४	०	४
	एकूण	४१	४०	८१

परिशिष्ट - ब

शासन निर्णय पीएमसी - ३०१४/प्र.क्र.२/नवि-२२, दिनांक २६ ऑगस्ट, २०१४ चे सहपत्र

५. पुणे महानगरपालिका मागासवर्ग विभागासाठी मंजूर पदांचा तपशिल

अ.क्र.	पदनाम	मंजूर पदांची संख्या	नवनिर्मित पदांची संख्या	एकूण पदांची संख्या
१	प्रशासन अधिकारी	०	१	१
२	उप अधिक्षक	०	१	१
३	वरिष्ठ लिपीक	०	२	२
४	लिपीक टंकलेखक	०	२	२
५	शिपाई	०	१	१
	एकूण	०	७	७

परिशिष्ट - ब

शासन निर्णय पीएमसी - ३०१४/प्र.क्र.२/नवि-२२, दिनांक २६ ऑगस्ट, २०१४ चे सहपत्र

६. पुणे महानगरपालिका, सेवा भरती व परिक्षा नियंत्रण विभागासाठी मंजूर पदांचा तपशिल

अ.क्र.	पदनाम	मंजूर पदांची संख्या	नवनिर्मित पदांची संख्या	एकूण पदांची संख्या
१	प्रशासन अधिकारी	०	१	१
२	अधिक्षक	०	१	१
३	उप अधिक्षक	०	३	३
४	वरिष्ठ लिपीक	०	२	२
५	लिपीक टंकलेखक	०	९	९
६	शिपाई	०	५	५
७	बिगारी	०	२	२
	एकूण	०	२३	२३



परिशिष्ट - ब

शासन निर्णय पीएमसी - ३०१४/प्र.क्र.२/नवि-२२, दिनांक २६ ऑगस्ट, २०१४ चे सहपत्र

७. पुणे महानगरपालिकेच्या खातेनिहाय चौकशी विभागासाठी मंजूर पदांचा तपशिल

अ.क्र.	पदनाम	मंजूर पदांची संख्या	नवनिर्मित पदांची संख्या	एकूण पदांची संख्या
१	चौकशी अधिकारी	२	०	२
२	वरिष्ठ लिपीक	०	१	१
३	लिपीक टंकलेखक	१	१	२
४	शिपाई	०	१	१
	एकूण	३	३	६

परिशिष्ट - ब

शासन निर्णय पीएमसी - ३०१४/प्र.क्र.२/नवि-२२, दिनांक २६ ऑगस्ट, २०१४ चे सहपत्र

८. पुणे महानगरपालिकेच्या प्रशिक्षण प्रबोधिनी विभागासाठी मंजूर पदांचा तपशिल

अ.क्र.	पदनाम	मंजूर पदांची संख्या	नवनिर्मित पदांची संख्या	एकूण पदांची संख्या
१	प्रशासन अधिकारी	०	१	१
२	उप अधीक्षक	०	१	१
३	लिपीक टंकलेखक	०	४	४
४	शिपाई	०	३	३
	एकूण	०	९	९

परिशिष्ट - ब

शासन निर्णय पीएमसी - ३०१४/प्र.क्र.२/नवि-२२, दिनांक २६ ऑगस्ट, २०१४ चे सहपत्र

९. पुणे महानगरपालिका माहिती व जनसंपर्क विभागासाठी मंजूर पदांचा तपशिल

अ.क्र.	पदनाम	मंजूर पदांची संख्या	नवनिर्मित पदांची संख्या	एकूण पदांची संख्या
१	माहिती व जनसंपर्क अधिकारी	१	०	१
२	सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी	०	१	१
३	उप अधीक्षक	२	०	२
४	वरिष्ठ लिपीक	२	०	२
५	लिपीक टंकलेखक	७	०	७
६	शिपाई	६	०	६
७	वाहन चालक	१	०	१
८	बिगारी	१	०	१
	एकूण	२०	१	२१

**परिशिष्ट - ब**  
**शासन निर्णय पीएमसी - ३०१४/प्र.क्र.२/नवि-२२, दिनांक २६ ऑगस्ट, २०१४ चे सहपत्र**  
**१०. पुणे महानगरपालिकेच्या देणगी विभागासाठी मंजूर पदांचा तपशिल**

अ.क्र.	पदनाम	मंजूर पदांची संख्या	नवनिर्मित पदांची संख्या	एकूण पदांची संख्या
१	वरिष्ठ लिपीक	०	१	१
२	लिपीक टंकलेखक	०	१	१
३	शिपाई	०	१	१
	<b>एकूण</b>	०	३	३

**परिशिष्ट - ब**  
**शासन निर्णय पीएमसी - ३०१४/प्र.क्र.२/नवि-२२, दिनांक २६ ऑगस्ट, २०१४ चे सहपत्र**  
**११. पुणे महानगरपालिका भूसंपादन व व्यवस्थापन विभागासाठी मंजूर पदांचा तपशिल**

अ.क्र.	पदनाम	मंजूर पदांची संख्या	नवनिर्मित पदांची संख्या	एकूण पदांची संख्या
१	उप आयुक्त	०	१	१
२	प्रशासन अधिकारी	०	१	१
३	उप अधीक्षक	०	१	१
४	वरिष्ठ लिपीक	१	०	१
५	लघुलेखक (निम्न श्रेणी)	१	०	१
६	लिपीक टंकलेखक	३	१	४
७	शिपाई	१	१	२
८	वाहन चालक	१	०	१
९	मोकादम	१	०	१
१०	बिगारी	२२	०	२२
११	उप अभियंता (स्थापत्य)	१	१	२
१२	शाखा अभियंता (स्थापत्य)	२	०	२
१३	कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)	४	६	१०
१४	आरेखक	३	४	७
१५	अनुरेखक	९	५	१४
१६	सुतार	१	०	१
	<b>एकूण पदे</b>	५०	२१	७१

परिशिष्ट - ब

शासन निर्णय पीएमसी - ३०१४/प्र.क्र.२/नवि-२२, दिनांक २६ ऑगस्ट, २०१४ चे सहपत्र

१२. पुणे महानगरपालिका, आकाशचिन्ह व परवाना विभागासाठी मंजूर पदांचा तपशिल

अ.क्र.	पदनाम	मंजूर पदांची संख्या	नवनिर्मित पदांची संख्या	एकूण पदांची संख्या
१	आकाशचिन्ह व परवाना अधीक्षक	१	०	१
२	उप अधीक्षक	२	०	२
३	वरिष्ठ लिपीक	१६	०	१६
४	लिपीक टंकलेखक	११	१	१२
५	शिपाई	६	१	७
	एकूण	३६	२	३८

परिशिष्ट - ब

शासन निर्णय पीएमसी - ३०१४/प्र.क्र.२/नवि-२२, दिनांक २६ ऑगस्ट, २०१४ चे सहपत्र

१३. पुणे महानगरपालिका झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभागासाठी मंजूर पदांचा तपशिल

अ.क्र.	पदनाम	मंजूर पदांची संख्या	नवनिर्मित पदांची संख्या	एकूण पदांची संख्या
१	उप आयुक्त	१	०	१
२	अधीक्षक	१	०	१
३	उप अधीक्षक	३	०	३
४	वरिष्ठ लिपीक	१८	०	१८
५	लिपीक टंकलेखक	३४	१	३५
६	शिपाई	१९	०	१९
७	लघुलेखक (निम्न श्रेणी)	१	०	१
८	लघुटंकलेखक	१	०	१
९	वाहन चालक	१	०	१
१०	मोकादम	४२	०	४२
११	बिगारी	६४	०	६४
१२	बिगारी (ड्रेनेज)	१२	०	१२
१३	कार्यकारी अभियंता (स्थापत्य)	१	०	१
१४	उप अभियंता (स्थापत्य)	२	०	२
१५	शाखा अभियंता (स्थापत्य)	३	०	३
१६	कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)	५	०	५
१७	आरेखक	४	०	४
१८	अनुरेखक	२	०	२
१९	मिस्त्री	२९	०	२९
२०	फिटर	१	०	१
२१	सुतार (बी)	१२	०	१२
२२	प्लंबर	११	०	११
२३	पेन्टर	६	०	६
२४	गवंडी (बी)	१२	०	१२
	एकूण पदे	२८५	१	२८६

परिशिष्ट - ब  
शासन निर्णय पीएमसी - ३०१४/प्र.क्र.२/नवि-२२, दिनांक २६ ऑगस्ट, २०१४ चे सहपत्र

१४. पुणे महानगरपालिका चाळ विभागासाठी मंजूर पदांचा तपशिल

अ.क्र.	पदनाम	मंजूर पदांची संख्या	नवनिर्मित पदांची संख्या	एकूण पदांची संख्या
१	उप अधीक्षक	२	०	२
२	वरिष्ठ लिपीक	३	१	४
३	लिपीक टंकलेखक	९	३	१२
४	शिपाई	३	०	३
५	सुरक्षा रक्षक	१२	०	१२
	एकूण	२९	४	३३

परिशिष्ट - ब  
शासन निर्णय पीएमसी - ३०१४/प्र.क्र.२/नवि-२२, दिनांक २६ ऑगस्ट, २०१४ चे सहपत्र

१५. पुणे महानगरपालिका नक्कल विभागासाठी मंजूर पदांचा तपशिल

अ.क्र.	पदनाम	मंजूर पदांची संख्या	नवनिर्मित पदांची संख्या	एकूण पदांची संख्या
१	लिपीक टंकलेखक	२	०	२
२	शिपाई	०	२	२
३	सुरक्षा रक्षक	२	०	२
	एकूण	४	२	६

परिशिष्ट - ब  
शासन निर्णय पीएमसी - ३०१४/प्र.क्र.२/नवि-२२, दिनांक २६ ऑगस्ट, २०१४ चे सहपत्र

१६. पुणे महानगरपालिका जनरल रेकॉर्ड विभागासाठी मंजूर पदांचा तपशिल

अ.क्र.	पदनाम	मंजूर पदांची संख्या	नवनिर्मित पदांची संख्या	एकूण पदांची संख्या
१	वरिष्ठ लिपीक	२	०	२
२	लिपीक टंकलेखक / रेकॉर्ड किपर	१	२	३
३	बिगारी	०	४	४
४	सुरक्षा रक्षक	२	०	२
	एकूण	५	६	११

परिशिष्ट - ब

शासन निर्णय पीएमसी - ३०१४/प्र.क्र.२/नवि-२२, दिनांक २६ ऑगस्ट, २०१४ चे सहपत्र

१७.पुणे महानगरपालिकेच्या जिल्हा नियोजन व विकास समिती विभागासाठी मंजूर पदांचा तपशिल

अ.क्र.	पदनाम	मंजूर पदांची संख्या	नवनिर्मित पदांची संख्या	एकूण पदांची संख्या
१	कार्यकारी अभियंता (स्थापत्य)	०	१	१
२	उप अभियंता (स्थापत्य)	०	१	१
३	शाखा अभियंता (स्थापत्य)	०	२	२
४	प्रशासन अधिकारी	०	१	१
५	उप अधीक्षक	०	१	१
६	वरिष्ठ लिपीक	०	१	१
७	लिपीक टंकलेखक	०	२	२
८	शिपाई	०	२	२
	एकूण	०	११	११

परिशिष्ट - ब

शासन निर्णय पीएमसी - ३०१४/प्र.क्र.२/नवि-२२, दिनांक २६ ऑगस्ट, २०१४ चे सहपत्र

१८.पुणे महानगरपालिकेच्या उपआयुक्त (विशेष) विभागासाठी मंजूर पदांचा तपशिल

अ.क्र.	पदनाम	मंजूर पदांची संख्या	नवनिर्मित पदांची संख्या	एकूण पदांची संख्या
१	उप आयुक्त	१	०	१
२	प्रशासन अधिकारी	०	१	१
३	अधीक्षक	०	१	१
४	उप अधीक्षक	१	१	२
५	वरिष्ठ लिपीक	२	०	२
६	लिपीक टंकलेखक	३	३	६
७	शिपाई	२	२	४
८	लघुलेखक (उच्च श्रेणी)	१	०	१
९	वाहन चालक	१	०	१
	एकूण	११	८	१९

**परिशिष्ट - ब**  
**शासन निर्णय पीएमसी - ३०१४/प्र.क्र.२/नवि-२२, दिनांक २६ ऑगस्ट, २०१४ चे सहपत्र**  
**१९.पुणे महानगरपालिका निवडणुक विभागासाठी मंजूर पदांचा तपशिल**

अ.क्र.	पदनाम	मंजूर पदांची संख्या	नवनिर्मित पदांची संख्या	एकूण पदांची संख्या
१	उप अधीक्षक	१	०	१
२	वरिष्ठ लिपीक	१	०	१
३	लिपीक टंकलेखक	१	२	३
४	शिपाई	१	०	१
५	सुरक्षा रक्षक	४	०	४
	<b>एकूण पदे</b>	<b>८</b>	<b>२</b>	<b>१०</b>

**परिशिष्ट - ब**  
**शासन निर्णय पीएमसी - ३०१४/प्र.क्र.२/नवि-२२, दिनांक २६ ऑगस्ट, २०१४ चे सहपत्र**  
**२०.पुणे महानगरपालिका, कामगार कल्याण विभागासाठी मंजूर पदांचा तपशिल**

अ.क्र.	पदनाम	मंजूर पदांची संख्या	नवनिर्मित पदांची संख्या	एकूण पदांची संख्या
१	मुख्य कामगार अधिकारी	१	०	१
२	कामगार अधिकारी	२	०	२
३	उप कामगार अधिकारी	०	१५	१५
४	उप अधीक्षक	०	१	१
५	वरिष्ठ लिपीक	२	१	३
६	लिपीक टंकलेखक	६	२	८
७	शिपाई	३	२	५
८	लघुटंकलेखक	१	०	१
९	वाहन चालक	१	०	१
	<b>एकूण पदे</b>	<b>१६</b>	<b>२१</b>	<b>३७</b>

**परिशिष्ट - ब**  
**शासन निर्णय पीएमसी - ३०१४/प्र.क्र.२/नवि-२२, दिनांक २६ ऑगस्ट, २०१४ चे सहपत्र**  
**२१.पुणे महानगरपालिका, विधी विभागासाठी मंजूर पदांचा तपशिल**

अ.क्र.	पदनाम	मंजूर पदांची संख्या	नवनिर्मित पदांची संख्या	एकूण पदांची संख्या
१	मुख्य विधी अधिकारी	१	०	१
२	विधी अधिकारी	२	०	२
३	सहाय्यक विधी अधिकारी	०	४	४
४	उप अधीक्षक	१	३	४
५	वरिष्ठ लिपीक	२	२	४
६	लिपीक टंकलेखक	७	०	७
७	शिपाई	३	०	३
८	लघुलेखक (उच्च श्रेणी)	२	०	२
९	लघुलेखक (निम्न श्रेणी)	१	०	१
१०	लघुटंकलेखक	१	०	१
११	वाहन चालक	३	०	३
	<b>एकूण पदे</b>	<b>२३</b>	<b>९</b>	<b>३२</b>

**परिशिष्ट - ब**  
**शासन निर्णय पीएमसी - ३०१४/प्र.क्र.२/नवि-२२, दिनांक २६ ऑगस्ट, २०१४ चे सहपत्र**  
**२२.पुणे महानगरपालिका, स्थानिक संस्था कर विभागासाठी मंजूर पदांचा तपशिल**

अ.क्र.	पदनाम	मंजूर पदांची संख्या	नवनिर्मित पदांची संख्या	एकूण पदांची संख्या
१	उप आयुक्त	१	०	१
२	सहाय्यक आयुक्त	१	०	१
३	प्रशासन अधिकारी	२	३	५
४	अधीक्षक	६	२	८
५	उप अधीक्षक	४०	०	४०
६	वरिष्ठ लिपीक	७५	५	८०
७	लिपीक टंकलेखक	१६०	०	१६०
८	शिपाई	११७	०	११७
९	लघुलेखक (उच्च श्रेणी)	१	०	१
१०	लघुटंकलेखक	१	०	१
११	असिस्टंट रेकॉर्ड कीपर	१	०	१
१२	वाहन चालक	४	०	४
१३	सुरक्षा रक्षक	३२	०	३२
	<b>एकूण पदे</b>	<b>४४१</b>	<b>१०</b>	<b>४५१</b>

परिशिष्ट - ब

शासन निर्णय पीएमसी - ३०१४/प्र.क्र.२/नवि-२२, दिनांक २६ ऑगस्ट, २०१४ चे सहपत्र

२३.पुणे महानगरपालिका, मालमत्ता व व्यवस्थापन विभागासाठी मंजूर पदांचा तपशिल

अ.क्र.	पदनाम	मंजूर पदांची संख्या	नवनिर्मित पदांची संख्या	एकूण पदांची संख्या
१	उप आयुक्त	१	०	१
२	सहाय्यक आयुक्त	१	०	१
३	प्रशासन अधिकारी	०	१	१
४	उप अधिक्षक	२	०	२
५	वरिष्ठ लिपीक	५	०	५
६	लिपीक टंकलेखक	११	१	१२
७	शिपाई	७	०	७
८	लघुटंकलेखक	१	०	१
९	वाहन चालक	१	०	१
१०	बिगारी	२	४	६
११	उप अभियंता (स्थापत्य)	०	२	२
१२	कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)	१	९	१०
१३	मुख्य सर्व्हेअर	१	०	१
१४	सर्व्हेअर	२०	०	२०
१५	आरेखक	२	०	२
	एकूण पदे	५५	१७	७२

परिशिष्ट - ब

शासन निर्णय पीएमसी - ३०१४/प्र.क्र.२/नवि-२२, दिनांक २६ ऑगस्ट, २०१४ चे सहपत्र

२४.पुणे महानगरपालिका, समाज विकास विभागासाठी मंजूर पदांचा तपशिल

अ.क्र.	पदनाम	मंजूर पदांची संख्या	नवनिर्मित पदांची संख्या	एकूण पदांची संख्या
१	मुख्य समाज विकास अधिकारी	१	०	१
२	समाज विकास अधिकारी	२	०	२
३	उप समाज विकास अधिकारी	२	०	२
४	सहाय्यक समाज विकास अधिकारी	३	१	४
५	समाजसेवक	२०	०	२०
६	उप अधिक्षक	१	१	२
७	वरिष्ठ लिपीक	२	१	३
८	लिपीक टंकलेखक	९	०	९
९	शिपाई	१	०	१
१०	लघुटंकलेखक	१	०	१
११	वाहन चालक	१	०	१
१२	बिगारी	२	०	२
१३	कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)	१	०	१
	एकूण	४६	३	४९



परिशिष्ट - ब

शासन निर्णय पीएमसी - ३०१४/प्र.क्र.२/नवि-२२, दिनांक २६ ऑगस्ट, २०१४ चे सहपत्र

२५.पुणे महानगरपालिका कर आकारणी व कर संकलन विभागासाठी मंजूर पदांचा तपशिल

अ.क्र.	पदनाम	मंजूर पदांची संख्या	नवनिर्मित पदांची संख्या	एकूण पदांची संख्या
१	उप आयुक्त	१	०	१
२	सहाय्यक आयुक्त (कर आकारणी)	०	१	१
३	सहाय्यक आयुक्त (कर संकलन)	०	१	१
४	प्रशासन अधिकारी	४	२	६
५	अधिक्षक	१	११	१२
६	उप अधिक्षक / कर अधिक्षक	३	७	१०
७	वरिष्ठ लिपीक / विभागीय निरिक्षक	५	१०	१५
८	लिपीक टंकलेखक / कर निरिक्षक	१५५	५१	२०६
९	शिपाई	६६	१४	८०
१०	लघुटंकलेखक	१	०	१
११	वाहन चालक	३	०	३
१२	बिगारी	२	०	२
	एकूण	२४१	९७	३३८

परिशिष्ट - ब

शासन निर्णय पीएमसी - ३०१४/प्र.क्र.२/नवि-२२, दिनांक २६ ऑगस्ट, २०१४ चे सहपत्र

२६.पुणे महानगरपालिका, समाजकल्याण विभागासाठी मंजूर पदांचा तपशिल

अ.क्र.	पदनाम	मंजूर पदांची संख्या	नवनिर्मित पदांची संख्या	एकूण पदांची संख्या
१	उप आयुक्त	१	०	१
२	प्रशासन अधिकारी	०	१	१
३	उप अधिक्षक	०	१	१
४	वरिष्ठ लिपीक	०	१	१
५	लिपीक टंकलेखक	०	५	५
६	शिपाई	०	३	३
७	लघुटंकलेखक	१	०	१
८	वाहन चालक	१	०	१
९	बिगारी	०	१	१
१०	उपअभियंता (स्थापत्य)	२	१	३
११	कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)	२	२	४
	एकूण	७	१५	२२

**परिशिष्ट - ब**  
**शासन निर्णय पीएमसी - ३०१४/प्र.क्र.२/नवि-२२, दिनांक २६ ऑगस्ट, २०१४ चे सहपत्र**  
**२७.पुणे महानगरपालिका सुरक्षा विभागासाठी मंजूर पदांचा तपशिल**

अ.क्र.	पदनाम	मंजूर पदांची संख्या	नवनिर्मित पदांची संख्या	एकूण पदांची संख्या
१	मुख्य सुरक्षा अधिकारी	१	०	१
२	सुरक्षा अधिकारी	१	२	३
३	सहाय्यक सुरक्षा अधिकारी	०	६	६
४	सुरक्षा पर्यवेक्षक/सुरक्षा जमादार	१०	४	१४
५	सुरक्षा रक्षक	१८६	०	१८६
६	वरिष्ठ लिपीक	२	०	२
७	लिपीक टंकलेखक	७	४	११
८	शिपाई	३	२	५
९	वाहन चालक	२	०	२
	<b>एकूण</b>	<b>२१२</b>	<b>१८</b>	<b>२३०</b>

**परिशिष्ट - ब**  
**शासन निर्णय पीएमसी - ३०१४/प्र.क्र.२/नवि-२२, दिनांक २६ ऑगस्ट, २०१४ चे सहपत्र**  
**२८.पुणे महानगरपालिका दूरध्वनी विभागासाठी मंजूर पदांचा तपशिल**

अ.क्र.	पदनाम	मंजूर पदांची संख्या	नवनिर्मित पदांची संख्या	एकूण पदांची संख्या
१	मुख्य दूरध्वनी चालक	१	०	१
२	दूरध्वनी चालक	२०	१	२१
३	दूरध्वनी तंत्रज्ञ	१	०	१
४	लिपीक टंकलेखक	०	१	१
५	शिपाई	०	१	१
	<b>एकूण</b>	<b>२२</b>	<b>३</b>	<b>२५</b>

**परिशिष्ट - ब**  
**शासन निर्णय पीएमसी - ३०१४/प्र.क्र.२/नवि-२२, दिनांक २६ ऑगस्ट, २०१४ चे सहपत्र**  
**२९.पुणे महानगरपालिका मध्यवर्ती भांडार विभागासाठी मंजूर पदांचा तपशिल**

अ.क्र.	पदनाम	मंजूर पदांची संख्या	नवनिर्मित पदांची संख्या	एकूण पदांची संख्या
१	प्रशासन अधिकारी	१	०	१
२	अधिक्षक	१	०	१
३	उप अधिक्षक	४	०	४
४	वरीष्ठ लिपिक	११	२	१३
५	लिपिक टंकलेखक	१४	०	१४
६	शिपाई	४	०	४
७	वाहन चालक	१	०	१
८	मोकादम	१	०	१
९	भांडार बिगारी / इश्यु बिगारी	११	०	११
१०	बिगारी	१०	०	१०
११	सुरक्षा रक्षक	९	०	९
		६७	२	६९

**परिशिष्ट - ब**  
**शासन निर्णय पीएमसी - ३०१४/प्र.क्र.२/नवि-२२, दिनांक २६ ऑगस्ट, २०१४ चे सहपत्र**  
**३०.पुणे महानगरपालिका नगरसचिव विभागासाठी मंजूर पदांचा तपशिल**

अ.क्र.	पदनाम	मंजूर पदांची संख्या	नवनिर्मित पदांची संख्या	एकूण पदांची संख्या
१	नगरसचिव	१	०	१
२	उप नगरसचिव	१	०	१
३	राजशिष्टाचार अधिकारी	१	०	१
४	सचिव (महापौर)	१	०	१
५	सचिव (उपमहापौर)	१	०	१
६	स्वीय सहायक (महापौर)	१	०	१
७	कक्ष अधिकारी (कार्यालय अधिक्षक / अतिरिक्त कार्यालय अधिक्षक)	२	०	२
८	सचिव (अध्यक्ष, स्थायी समिती)	१	०	१
९	जेष्ठ समिती लेखनिक	३	०	३
१०	समिती लेखनिक	९	०	९
११	लेखनिक (अभिलेखापाल) (सुपरवायझर)	१	०	१
१२	लिपीक टंकलेखक	१५	०	१५
१३	जमादार (जमादार /लाईक)	८	०	८
१४	शिपाई	२८	०	२८
१५	लघुलेखक (निवड श्रेणी)	१	०	१
१६	लघुलेखक (उच्च श्रेणी)	३	०	३
१७	लघुलेखक (निम्न श्रेणी)	१	१	२
१८	वाहन चालक	१६	०	१६
१९	बिगारी	१८	०	१८
	<b>एकूण</b>	<b>११२</b>	<b>१</b>	<b>११३</b>

**परिशिष्ट - ब**  
**शासन निर्णय पीएमसी - ३०१४/प्र.क्र.२/नवि-२२, दिनांक २६ ऑगस्ट, २०१४ चे सहपत्र**  
**३१.पुणे महानगरपालिका मंडई विभागासाठी मंजूर पदांचा तपशिल**

अ.क्र.	पदनाम	मंजूर पदांची संख्या	नवनिर्मित पदांची संख्या	एकूण पदांची संख्या
१	मुख्य आरोग्य निरीक्षक (मंडई अधिकारी)	१	०	१
२	आरोग्य निरीक्षक	४	०	४
३	उप अधीक्षक	०	१	१
४	वरिष्ठ लिपीक	१	१	२
५	लिपीक टंकलेखक	६	४	१०
६	शिपाई	२	०	२
७	वाहन चालक	१	०	१
८	मोकादम	११	०	११
९	बिगारी	४	०	४
१०	सुरक्षा रक्षक	१६	०	१६
११	ड्रेनेज बिगारी	१	०	१
१२	झाडूवाला / झाडूवाली	६	०	६
१३	मेहेतर	२	०	२
	<b>एकूण</b>	<b>५५</b>	<b>६</b>	<b>६१</b>

**परिशिष्ट - ब**  
**शासन निर्णय पीएमसी - ३०१४/प्र.क्र.२/नवि-२२, दिनांक २६ ऑगस्ट, २०१४ चे सहपत्र**  
**३२.पुणे महानगरपालिका कोंडवाडा विभागासाठी मंजूर पदांचा तपशिल**

अ.क्र.	पदनाम	मंजूर पदांची संख्या	नवनिर्मित पदांची संख्या	एकूण पदांची संख्या
१	कोंडवाडा निरीक्षक	१	०	१
२	सहाय्यक कोंडवाडा निरीक्षक	१	०	१
३	लिपीक टंकलेखक	१	०	१
४	शिपाई	२	०	२
५	वाहन चालक	१	०	१
६	मोकादम	८	०	८
७	सुरक्षा रक्षक	३	०	३
८	कचरा बिगारी मोटार	१	०	१
९	बिगारी	६	०	६
१०	झाडूवाला / झाडूवाली	२	०	२
	<b>एकूण</b>	<b>२६</b>	<b>०</b>	<b>२६</b>

परिशिष्ट - ब

शासन निर्णय पीएमसी - ३०१४/प्र.क्र.२/नवि-२२, दिनांक २६ ऑगस्ट, २०१४ चे सहपत्र

३३.पुणे महानगरपालिकेच्या विविध परिमंडळ विभागासाठी (क्र.१ ते ५) मंजूर पदांचा तपशिल

अ.क्र.	पदनाम	मंजूर पदांची संख्या	नवनिर्मित पदांची संख्या	एकूण पदांची संख्या
१	उप आयुक्त	४	१	५
२	प्रशासन अधिकारी	०	५	५
३	अधिक्षक	०	५	५
४	उप अधिक्षक	०	१०	१०
५	वरिष्ठ लिपीक	०	१५	१५
६	लिपीक टंकलेखक	१	४४	४५
७	शिपाई	८	२७	३५
८	लघुटंकलेखक	०	५	५
९	वाहन चालक	५	०	५
१०	बिगारी/स्वच्छक	०	१०	१०
११	सुरक्षा रक्षक	१८	०	१८
१२	कार्यकारी अभियंता (स्थापत्य)	०	५	५
१३	उप अभियंता (स्थापत्य)	०	५	५
१४	कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)	०	५	५
१५	उप अभियंता (विद्युत)	०	५	५
१६	कनिष्ठ अभियंता (विद्युत)	०	५	५
	एकूण	३६	१४७	१८३

**परिशिष्ट - ब**  
**शासन निर्णय पीएमसी - ३०१४/प्र.क्र.२/नवि-२२, दिनांक २६ ऑगस्ट, २०१४ चे सहपत्र**  
**३४.पुणे महानगरपालिकेच्या विविध क्षेत्रिय कार्यालयासाठी मंजूर पदांचा तपशिल**

अ.क्र.	पदनाम	मंजूर पदांची संख्या	नवनिर्मित पदांची संख्या	एकूण पदांची संख्या
१	सहाय्यक आयुक्त	१४	१	१५
२	प्रशासन अधिकारी	११	४	१५
३	अधिक्षक	१४	१	१५
४	उप अधिक्षक	१४	१	१५
५	वरिष्ठ लिपीक	४४	३१	७५
६	लिपीक टंकलेखक	२६८	३२	३००
७	शिपाई	१३०	८०	२१०
८	वाहन चालक	२२५	०	२२५
९	सुरक्षा रक्षक	५२	०	५२
१०	उप अभियंता (स्थापत्य)	११	१९	३०
११	शाखा अभियंता (स्थापत्य)	८	२२	३०
१२	कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)	७२	४८	१२०
१३	कनिष्ठ अभियंता (विद्युत)	१२	३	१५
१४	विद्युत पर्यवेक्षक	२	०	२
१५	वीजतंत्री	१३	०	१३
१६	तारतंत्री (बत्ती इन्स्पेक्टर)	६५	०	६५
१७	सहाय्यक वीजतंत्री	३०	०	३०
१८	बत्तीवाला	५७	८८	१४५
१९	मिस्त्री	३०	२५	५५
२०	गवंडी	३६	०	३६
२१	फिटर	५२	०	५२
२२	नळ कारागीर (प्लंबर)	२५	०	२५
२३	सुतार	१०	०	१०
२४	माळी	७	०	७
२५	वैद्यकिय अधिकारी	१५	०	१५
२६	वरिष्ठ आरोग्य निरीक्षक	१८	१२	३०
२७	आरोग्य निरीक्षक	७८	१७२	२५०
२८	निरीक्षक (हिवताप)	२०	०	२०
२९	सर्व्हेक्षक (हिवताप)	६०	२०	८०
३०	क्षेत्र कार्यकर्ता (सुपिरिअर फिल्डवर्कर)	९८	२२	१२०
३१	क्षेत्रिय कर्मचारी (फिल्डवर्कर)	२७०	५०	३२०

३२	मोकादम (आरोग्य)	२०६	२१४	४२०
३३	बिगारी निर्जंतुकीकरण/सायनोर्गसिंग बिगारी	१००	०	१००
३४	झाडूवाले /ड्रेनेज बिगारी/मेहतर	६९५७	०	६९५७
३५	मोकादम (नगर अभियंता)	८१	२५	१०६
३६	बिगारी (नगर अभियंता)	७७७	१६३	९४०
३७	ड्रेनेज बिगारी(नगर अभियंता)	५०४	०	५०४
	<b>एकूण</b>	<b>१०३८६</b>	<b>१०३३</b>	<b>११४१९</b>

**परिशिष्ट - ब**

शासन निर्णय पीएमसी - ३०१४/प्र.क्र.२/नवि-२२, दिनांक २६ ऑगस्ट, २०१४ चे सहपत्र

**३५.पुणे महानगरपालिका सांस्कृतिक केंद्र विभागासाठी मंजूर पदांचा तपशिल**

अ.क्र.	पदनाम	मंजूर पदांची संख्या	नवनिर्मित पदांची संख्या	एकूण पदांची संख्या
१	व्यवस्थापक	१	१	२
२	अधिक्षक	२	१०	१२
३	वरिष्ठ लिपीक	९	२	११
४	लिपीक टंकलेखक	२	८	१०
५	शिपाई	३	३	६
६	वीजतंत्री	२	०	२
७	माळी	१	०	१
८	पेन्टर	१	०	१
९	रंगमंच सहाय्यक	९	०	९
१०	बिगारी	३	१३	१६
११	सुरक्षा रक्षक	४०	०	४०
	<b>एकूण</b>	<b>७३</b>	<b>३७</b>	<b>११०</b>

परिशिष्ट - ब

शासन निर्णय पीएमसी - ३०१४/प्र.क्र.२/नवि-२२, दिनांक २६ ऑगस्ट, २०१४ चे सहपत्र

३६.पुणे महानगरपालिका क्रिडा विभागासाठी मंजूर पदांचा तपशिल

अ.क्र.	पदनाम	मंजूर पदांची संख्या	नवनिर्मित पदांची संख्या	एकूण पदांची संख्या
१	सहाय्यक आयुक्त (क्रिडा)	०	१	१
२	क्रिडा अधिकारी	१	१	२
३	सहाय्यक क्रिडा अधिकारी	०	१	१
४	प्रशासन अधिकारी (उप लेखापाल)	०	१	१
५	वरिष्ठ लिपीक	२	०	२
६	लिपीक टंकलेखक	३	२	५
७	शिपाई	१	१	२
८	ग्राऊंडमन	१	०	१
९	मोकादम	१	०	१
१०	बिगारी	८	०	८
११	सुरक्षा रक्षक	७	०	७
१२	माळी	२	०	२
१३	सफाई सेवक	१	०	१
१४	मेहतर	२	०	२
	एकूण	२९	७	३६

परिशिष्ट - ब

शासन निर्णय पीएमसी - ३०१४/प्र.क्र.२/नवि-२२, दिनांक २६ ऑगस्ट, २०१४ चे सहपत्र

३७.पुणे महानगरपालिकेच्या उद्यान विभागासाठी मंजूर पदांचा तपशिल

अ.क्र.	पदनाम	मंजूर पदांची संख्या	नवनिर्मित पदांची संख्या	एकूण पदांची संख्या
१	मुख्य उद्यान अधीक्षक	१	०	१
२	उद्यान अधीक्षक	१	१	२
३	सहा. उद्यान अधीक्षक	१	०	१
४	प्रयोगशाळा तंत्रज्ञ	०	१	१
५	उप अभियंता (स्थापत्य)	१	३	४
६	शाखा अभियंता (स्थापत्य)	२	३	५
७	कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)	६	४	१०
८	कनिष्ठ अभियंता (विद्युत)	१	०	१
९	पर्यवेक्षक (मत्सालय)	१	०	१
१०	विद्युत पर्यवेक्षक	०	२	२



११	उदयान निरिक्षक	४	४	८
१२	सर्व्हअर	०	२	२
१३	आरेखक	०	२	२
१४	ट्रेसर	०	२	२
१५	मिस्त्री (फलोदयान)	१०	२३	३३
१६	वेल्डर	१	२	३
१७	वीजतंत्री	०	४	४
१८	सहाय्यक वीजतंत्री	२	०	२
१९	इंजिन ड्रायव्हर (फुलराणी)	१	०	१
२०	फिटर	१	०	१
२१	मिस्त्री (स्थापत्य)	२	१६	१८
२२	प्लंबर	०	४	४
२३	गवंडी	२	४	६
२४	सुतार	१	०	१
२५	प्रमुख माळी (हेडमाळी )	२	०	२
२६	माळी	६६	०	६६
२७	उप अधिक्षक	१	१	२
२८	गणक (अकॉन्टंट )	०	२	२
२९	वरिष्ठ लिपीक	१	०	१
३०	लिपीक टंकलेखक	१५	९	२४
३१	शिपाई	६	५	११
३२	लघुटंकलेखक	०	१	१
३३	वाहन चालक	३५	०	३५
३४	मोकादम	८	०	८
३५	बिगारी	३१८	०	३१८
३६	जिवरक्षक	२	०	२
३७	सुरक्षा रक्षक	४०	०	४०
	एकूण	५३२	९५	६२७

परिशिष्ट - ब

शासन निर्णय पीएमसी - ३०१४/प्र.क्र.२/नवि-२२, दिनांक २६ ऑगस्ट, २०१४ चे सहपत्र

३७ (अ).पुणे महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागासाठी मंजूर पदांचा तपशिल

अ.क्र.	पदनाम	मंजूर पदांची संख्या	नवनिर्मित पदांची संख्या	एकूण पदांची संख्या
१	पर्यावरण संवर्धन अधिकारी	१	०	१
२	प्रदूषण संवर्धन अधिकारी	०	१	१
३	प्रदूषण निरीक्षक	०	१	१
४	उप अधीक्षक	०	१	१
५	वरिष्ठ लिपीक	१	०	१
६	लिपीक टंकलेखक	१	२	३
७	शिपाई	३	१	४
	एकूण	६	६	१२

परिशिष्ट - ब

शासन निर्णय पीएमसी - ३०१४/प्र.क्र.२/नवि-२२, दिनांक २६ ऑगस्ट, २०१४ चे सहपत्र

३७ (ब).स्व. राजीव गांधी प्राणीसंग्रहालय विभागासाठी मंजूर पदांचा तपशिल

अ.क्र.	पदनाम	मंजूर पदांची संख्या	नवनिर्मित पदांची संख्या	एकूण पदांची संख्या
१	संचालक (प्राणीसंग्रहालय) डायरेक्टर (झु)	१	०	१
२	उपसंचालक (प्राणीसंग्रहालय)	१	०	१
३	पशुवैद्यकीय अधिकारी	१	१	२
४	क्युरेटर	१	१	२
५	पशुधन पर्यवेक्षक	२	०	२
६	सहाय्यक पशुधन पर्यवेक्षक	०	२	२
७	पशुपालक (अनिमल किपर)	१	१	२
८	उप अधीक्षक	०	१	१
९	वरिष्ठ लिपीक	१	०	१
१०	लिपीक टंकलेखक	१	२	३
११	शिपाई	१	२	३
१२	रंगारी (सजावट) (पेंटर डेकोरेटर)	१	२	३
१३	माहूत	१	०	१
१४	सहाय्यक माहूत	१	०	१
१५	बिगारी (झु बिगारी)	४२	०	४२
१६	सफाई सेवक (पिंजरा) झु बिगारी (पिंजरा)	२५	०	२५
१७	सुरक्षा रक्षक	२४	०	२४
	एकूण	१०४	१२	११६

परिशिष्ट - ब

शासन निर्णय पीएमसी - ३०१४/प्र.क्र.२/नवि-२२, दिनांक २६ ऑगस्ट, २०१४ चे सहपत्र

३७ (क).पुणे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागासाठी मंजूर पदांचा तपशिल

अ.क्र.	पदनाम	मंजूर पदांची संख्या	नवनिर्मित पदांची संख्या	एकूण पदांची संख्या
१	उदयान अधिक्षक (वृक्ष)	०	१	१
२	सहाय्यक उदयान अधिक्षक (वृक्ष)	१	१	२
३	उदयान निरिक्षक (वृक्ष)	१	४	५
४	मिस्त्री (फलोदयान)	९	०	९
५	वीजतंत्री	०	४	४
६	वरिष्ठ लिपीक	१	०	१
७	लिपीक टंकलेखक	१	३	४
८	शिपाई	१	१	२
९	वाहन चालक	४	०	४
१०	मोकादम	७	०	७
११	बिगारी	५०	०	५०
१२	सुरक्षा रक्षक	१०	०	१०
	एकूण	८५	१४	९९

परिशिष्ट - ब

शासन निर्णय पीएमसी - ३०१४/प्र.क्र.२/नवि-२२, दिनांक २६ ऑगस्ट, २०१४ चे सहपत्र

३८.पुणे महानगरपालिकेच्या तांत्रिक विभागासाठी मंजूर पदांचा तपशिल

अ.क्र.	पदनाम	मंजूर पदांची संख्या	नवनिर्मित पदांची संख्या	एकूण पदांची संख्या
१	उप आयुक्त	१	०	१
२	प्रशासन अधिकारी	०	१	१
३	उप अधिक्षक	०	२	२
४	वरिष्ठ लिपीक	०	१	१
५	लिपीक टंकलेखक	०	४	४
६	शिपाई	०	२	२
७	वाहन चालक	१	०	१
	एकूण	२	१०	१२

**परिशिष्ट - ब**  
**शासन निर्णय पीएमसी - ३०१४/प्र.क्र.२/नवि-२२, दिनांक २६ ऑगस्ट, २०१४ चे सहपत्र**  
**३९.पुणे महानगरपालिकेच्या निविदा विभागासाठी मंजूर पदांचा तपशिल**

अ.क्र.	पदनाम	मंजूर पदांची संख्या	नवनिर्मित पदांची संख्या	एकूण पदांची संख्या
१	उप अभियंता (स्थापत्य)	०	१	१
२	कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)	०	१	१
३	कनिष्ठ अभियंता (सॉफ्टवेअर)	०	१	१
४	वरिष्ठ लिपीक	०	१	१
५	लिपीक टंकलेखक	०	२	२
६	शिपाई	०	१	१
	<b>एकूण</b>	<b>०</b>	<b>७</b>	<b>७</b>

**परिशिष्ट - ब**  
**शासन निर्णय पीएमसी - ३०१४/प्र.क्र.२/नवि-२२, दिनांक २६ ऑगस्ट, २०१४ चे सहपत्र**  
**४०.पुणे महानगरपालिका, मुख्य लेखा व वित्त विभागासाठी मंजूर पदांचा तपशिल**

अ.क्र.	पदनाम	मंजूर पदांची संख्या	नवनिर्मित पदांची संख्या	एकूण पदांची संख्या
१	मुख्य लेखा व वित्त अधिकारी (महसूल / खर्च)	१	१	२
२	उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी (महसूल / खर्च)	३	१	४
३	लेखा अधिकारी / उप लेखापाल (कोष)	१	३	४
४	प्रशासन अधिकारी	३	०	३
५	अधिक्षक	०	२	२
६	उप अधिक्षक	१७	०	१७
७	वरिष्ठ लिपीक	८५	३	८८
८	लिपीक टंकलेखक	५९	१	६०
९	शिपाई	१८	२	२०
१०	लघुलेखक (निम्न श्रेणी)	२	०	२
११	वाहन चालक	१	१	२
	<b>एकूण</b>	<b>१९०</b>	<b>१४</b>	<b>२०४</b>

**परिशिष्ट - ब**  
**शासन निर्णय पीएमसी - ३०१४/प्र.क्र.२/नवि-२२, दिनांक २६ ऑगस्ट, २०१४ चे सहपत्र**  
**४१.पुणे महानगरपालिका लेखा परिक्षण विभागासाठी मंजूर पदांचा तपशिल**

अ.क्र.	पदनाम	मंजूर पदांची संख्या	नवनिर्मित पदांची संख्या	एकूण पदांची संख्या
१	मुख्यलेखापरिक्षक	१	०	१
२	उप मुख्यलेखापरिक्षक	१	०	१
३	उप लेखापरिक्षक	७	०	७
४	सहाय्यक उप लेखापरिक्षक (सिनिअर असिस्टंट ऑडीटर)	१५	०	१५
५	वरीष्ठ लेखापरिक्षक (ज्युनिअर असिस्टंट ऑडीटर)	१६	०	१६
६	कनिष्ठ लेखापरिक्षक (सब ऑडीटर)	२३	०	२३
७	लघुलेखक (उच्च श्रेणी)	१	०	१
८	वरीष्ठ लिपिक	२५	०	२५
९	लिपिक टंकलेखक	७	१	८
१०	जमादार	२	०	२
११	शिपाई	५	०	५
१२	वाहन चालक	१	०	१
	<b>एकूण</b>	<b>१०४</b>	<b>१</b>	<b>१०५</b>

**परिशिष्ट - ब**  
**शासन निर्णय पीएमसी - ३०१४/प्र.क्र.२/नवि-२२, दिनांक २६ ऑगस्ट, २०१४ चे सहपत्र**  
**४२.पुणे महानगरपालिका, अतिक्रमण /अनाधिकृत बांधकाम निर्मुलन विभागासाठी**

अ.क्र.	पदनाम	मंजूर पदांची संख्या	नवनिर्मित पदांची संख्या	एकूण पदांची संख्या
१	उप आयुक्त	१	०	१
२	सहाय्यक आयुक्त	१	०	१
३	प्रशासन अधिकारी	०	१	१
४	अधिक्षक	१	०	१
५	उप अधिक्षक	१	२	३
६	वरिष्ठ लिपीक	५	०	५
७	लिपीक टंकलेखक	१४	१	१५
८	शिपाई	३	२	५
९	लघुटंकलेखक	१	०	१
१०	वाहन चालक	२४	०	२४
११	बिगारी	४०	१००	१४०
१२	सुरक्षा रक्षक	२	०	२
१३	कार्यकारी अभियंता (स्थापत्य)	२	०	२

१४	उप अभियंता (स्थापत्य)	४	०	४
१५	शाखा अभियंता (स्थापत्य)	४	०	४
१६	कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)	१६	४	२०
१७	विभागीय अतिक्रमण अधिकारी	०	४	४
१८	क्षेत्रीय अतिक्रमण निरीक्षक	५	०	५
१९	अतिक्रमण निरीक्षक	१२	३	१५
२०	सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक	१४	१६०	१७४
	<b>एकूण</b>	<b>१५०</b>	<b>२७७</b>	<b>४२७</b>

**परिशिष्ट - ब**

शासन निर्णय पीएमसी - ३०१४/प्र.क्र.२/नवि-२२, दिनांक २६ ऑगस्ट, २०१४ चे सहपत्र

**४३.पुणे महानगरपालिका बांधकाम विभागासाठी मंजूर पदांचा तपशिल**

अ.क्र.	पदनाम	मंजूर पदांची संख्या	नवनिर्मित पदांची संख्या	एकूण पदांची संख्या
१	शहर अभियंता / मुख्य अभियंता	१	०	१
२	अधिक्षक अभियंता (बांधकाम)	०	२	२
३	कार्यकारी अभियंता (स्थापत्य)	२	४	६
४	उपअभियंता (स्थापत्य)	१२	१२	२४
५	शाखा अभियंता (स्थापत्य)	१०	१०	२०
६	कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)	३८	१७	५५
७	उप अभियंता तथा नियोजन अधिकारी	०	१	१
८	आरेखक	२९	०	२९
९	अनुरेखक	९	०	९
१०	सुतार	१	०	१
११	प्रशासन अधिकारी	०	१	१
१२	अधिक्षक	१	१	२
१३	उप अधिक्षक	५	०	५
१४	वरिष्ठ लिपीक	१०	१	११
१५	लिपीक टंकलेखक	२७	०	२७
१६	शिपाई	२३	०	२३
१७	लघुलेखक (उच्च श्रेणी)	१	०	१
१८	लघुटंकलेखक	१	०	१
१९	वाहन चालक	४	०	४
२०	मोकादम	४	०	४
२१	बिगारी	४४	०	४४
	<b>एकूण</b>	<b>२२२</b>	<b>४९</b>	<b>२७१</b>

**परिशिष्ट - ब**  
**शासन निर्णय पीएमसी - ३०१४/प्र.क्र.२/नवि-२२, दिनांक २६ ऑगस्ट, २०१४ चे सहपत्र**  
**४४.पुणे महानगरपालिकेच्या नगर रचना विभागासाठी मंजूर पदांचा तपशिल**

अ.क्र.	पदनाम	मंजूर पदांची संख्या	नवनिर्मित पदांची संख्या	एकूण पदांची संख्या
१	सहसंचालक (नगर रचना)	०	१	१
२	उप संचालक (नगर रचना)	०	१	१
३	सहायक संचालक (नगर रचना)	१	१	२
४	नगररचनाकार (नगर रचना)	०	४	४
५	उप अभियंता (स्थापत्य)	०	३	३
६	कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)	०	५	५
७	मुख्य सर्व्हेअर	०	१	१
८	सर्व्हेअर	०	१	१
९	आरेखक	०	२	२
१०	वरिष्ठ लिपीक	२	०	२
११	लिपीक टंकलेखक	०	२	२
१२	शिपाई	०	४	४
१३	वाहन चालक	३	०	३
	<b>एकूण</b>	<b>६</b>	<b>२५</b>	<b>३१</b>

**परिशिष्ट - ब**  
**शासन निर्णय पीएमसी - ३०१४/प्र.क्र.२/नवि-२२, दिनांक २६ ऑगस्ट, २०१४ चे सहपत्र**  
**४५.पुणे महानगरपालिका, विकास योजना विभागासाठी मंजूर पदांचा तपशिल**

अ.क्र.	पदनाम	मंजूर पदांची संख्या	नवनिर्मित पदांची संख्या	एकूण पदांची संख्या
१	कार्यकारी अभियंता (स्थापत्य)	१	०	१
२	उप अभियंता (स्थापत्य)	२	०	२
३	शाखा अभियंता (स्थापत्य)	४	०	४
४	कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)	०	१०	१०
५	आरेखक	०	२	२
६	अनुरेखक	०	१	१
७	मिस्त्री	१	०	१
८	उप अधीक्षक	०	१	१
९	वरिष्ठ लिपीक	१	०	१
१०	लिपीक टंकलेखक	५	५	१०
११	शिपाई	४	४	८
१२	लघुलेखक (निम्न श्रेणी)	१	०	१
१३	मोकादम	१	०	१
१४	वाहन चालक	१	०	१
	<b>एकूण</b>	<b>२१</b>	<b>२३</b>	<b>४४</b>

**परिशिष्ट - ब**  
**शासन निर्णय पीएमसी - ३०१४/प्र.क्र.२/नवि-२२, दिनांक २६ ऑगस्ट, २०१४ चे सहपत्र**  
**४६.पुणे महानगरपालिका, भवन रचना विभागासाठी मंजूर पदांचा तपशिल**

अ.क्र.	पदनाम	मंजूर पदांची संख्या	नवनिर्मित पदांची संख्या	एकूण पदांची संख्या
१	अधिक्षक अभियंता	१	०	१
२	कार्यकारी अभियंता (स्थापत्य)	२	०	२
३	उप अभियंता (स्थापत्य)	१०	२	१२
४	शाखा अभियंता (स्थापत्य)	४	२	६
५	कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)	१२	२२	३४
६	कार्यकारी अभियंता (विद्युत)	०	१	१
७	उप अभियंता (विद्युत)	०	१	१
८	शाखा अभियंता (विद्युत)	०	१	१
९	कनिष्ठ अभियंता (विद्युत)	०	१	१
१०	वास्तुशास्त्रज्ञ (आर्किटेक्ट)	१	०	१
११	आरेखक (वास्तुशिल्प) (आर्किटेकचरल ड्राफ्टसमन)	४	०	४
१२	आरेखक	२	०	२
१३	अनुरेखक	४	०	४
१४	लोहार	२	०	२
१५	वरिष्ठ मिस्त्री	१	०	१
१६	मिस्त्री	१४	०	१४
१७	गवंडी	९	०	९
१८	प्लंबर	१	०	१
१९	सुतार	५	०	५
२०	पेंटर	४	०	४
२१	उप अधिक्षक	०	२	२
२२	वरिष्ठ लिपीक	३	०	३
२३	लिपीक टंकलेखक	२३	०	२३
२४	शिपाई	४	४	८
२५	लघुटंकलेखक	१	०	१
२६	वाहन चालक	१	०	१
२७	मोकादम	२८	०	२८
२८	बिगारी	५०	०	५०
२९	सुरक्षा रक्षक	३	०	३
	<b>एकूण</b>	<b>१८९</b>	<b>३६</b>	<b>२२५</b>



परिशिष्ट - ब

शासन निर्णय पीएमसी - ३०१४/प्र.क्र.२/नवि-२२, दिनांक २६ ऑगस्ट, २०१४ चे सहपत्र

४७.पुणे महानगरपालिकेच्या वारसा व्यवस्थापन विभागासाठी मंजूर पदांचा तपशिल

अ.क्र.	पदनाम	मंजूर पदांची संख्या	नवनिर्मित पदांची संख्या	एकूण पदांची संख्या
१	कार्यकारी अभियंता (स्थापत्य)	०	१	१
२	उपअभियंता (स्थापत्य)	०	२	२
३	शाखा अभियंता (स्थापत्य)	०	१	१
४	कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)	०	५	५
५	कॉन्झरवेशन आर्किटेक्ट	०	१	१
६	आरेखक	०	२	२
७	लिपीक टंकलेखक	०	१	१
८	शिपाई	०	३	३
	एकूण	०	१६	१६

परिशिष्ट - ब

शासन निर्णय पीएमसी - ३०१४/प्र.क्र.२/नवि-२२, दिनांक २६ ऑगस्ट, २०१४ चे सहपत्र

४८.पुणे महानगरपालिका, पथ विभागासाठी मंजूर पदांचा तपशिल

अ.क्र.	पदनाम	मंजूर पदांची संख्या	नवनिर्मित पदांची संख्या	एकूण पदांची संख्या
१	मुख्य अभियंता (पथ)	१	०	१
२	अधिक्षक अभियंता	१	१	२
३	कार्यकारी अभियंता (स्थापत्य)	४	२	६
४	उपअभियंता (स्थापत्य)	१४	११	२५
५	शाखा अभियंता (स्थापत्य)	१४	१०	२४
६	कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)	३३	४३	७६
७	उप अभियंता (विद्युत)	०	१	१
८	शाखा अभियंता (विद्युत)	०	१	१
९	कनिष्ठ अभियंता (विद्युत)	०	३	३
१०	उपअभियंता तथा नियोजन अधिकारी	०	१	१
११	आरेखक	५	०	५
१२	अनुरेखक	७	०	७
१३	वरिष्ठ मिस्त्री	२	०	२
१४	मिस्त्री	३७	०	३७
१५	मिक्सर ड्रायव्हर	१७	०	१७
१६	हॉट मिक्स प्लॅन्ट ऑपरेटर	४	०	४

१७	गवंडी	१०	०	१०
१८	सुतार	४	०	४
१९	प्लंबर	१	०	१
२०	पेंटर	१	०	१
२१	हेल्पर	३	०	३
२२	लोहार	२	०	२
२३	वेल्डर	२	०	२
२४	प्रशासन अधिकारी	०	१	१
२५	उप अधीक्षक	३	५	८
२६	वरिष्ठ लिपीक	२	२	४
२७	लिपीक टंकलेखक	२३	०	२३
२८	शिपाई	१५	५	२०
२९	लघुलेखक (निम्न श्रेणी)	१	०	१
३०	लघुटंकलेखक	१	०	१
३१	वाहन चालक	४	०	४
३२	मोकादम	६६	०	६६
३३	बिगारी	१६९	०	१६९
३४	सुरक्षा रक्षक	११	०	११
	एकूण	४५७	८६	५४३

**परिशिष्ट - ब**  
**शासन निर्णय पीएमसी - ३०१४/प्र.क्र.२/नवि-२२, दिनांक २६ ऑगस्ट, २०१४ चे सहपत्र**  
**४९.पुणे महानगरपालिका वाहतुक नियोजन विभागासाठी मंजूर पदांचा तपशिल**

अ.क्र.	पदनाम	मंजूर पदांची संख्या	नवनिर्मित पदांची संख्या	एकूण पदांची संख्या
१	मुख्य अभियंता	१	०	१
२	अधिक्षक अभियंता (ट्रॉफिक)	१	०	१
३	कार्यकारी अभियंता (वाहतूक नियंत्रण)	०	१	१
४	उप अभियंता (वाहतूक नियंत्रण)	०	२	२
५	कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियंत्रण )	०	४	४
६	कार्यकारी अभियंता (स्थापत्य)	०	१	१
७	उपअभियंता (स्थापत्य)	१	२	३
८	कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)	३	९	१२
९	उपअभियंता तथा नियोजन अधिकारी	०	१	१
१०	कार्यकारी अभियंता (विद्युत)	०	१	१
११	उप अभियंता (विद्युत)	०	१	१
१२	कनिष्ठ अभियंता (विद्युत)	१	१	२
१३	कनिष्ठ अभियंता (यांत्रिक)	०	१	१
१४	आरेखक	१	०	१
१५	अनुरेखक	१	१	२
१६	मिस्त्री	०	५	५
१७	उप अधिक्षक	०	२	२
१८	वरिष्ठ लिपीक	०	१	१
१९	लिपीक टंकलेखक	०	३	३
२०	शिपाई	०	४	४
२१	लघुटंकलेखक	०	२	२
२२	वाहन चालक	२	०	२
२३	बिगारी	०	८	८
	<b>एकूण</b>	<b>११</b>	<b>५०</b>	<b>६१</b>

**परिशिष्ट - ब**  
**शासन निर्णय पीएमसी - ३०१४/प्र.क्र.२/नवि-२२, दिनांक २६ ऑगस्ट, २०१४ चे सहपत्र**  
**५०.पुणे महानगरपालिका पाणीपुरवठा विभागासाठी मंजूर पदांचा तपशिल**

अ.क्र.	पदनाम	मंजूर पदांची संख्या	नवनिर्मित पदांची संख्या	एकूण पदांची संख्या
१	मुख्य अभियंता (जल)	१	०	१
२	अधिक्षक अभियंता (स्थापत्य)	२	१	३
३	अधिक्षक अभियंता (विद्युत)	०	१	१
४	कार्यकारी अभियंता (स्थापत्य)	६	३	९
५	उपअभियंता (स्थापत्य)	११	१४	२५
६	शाखा अभियंता (स्थापत्य)	५	१०	१५
७	कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)	३६	३९	७५
८	कार्यकारी अभियंता (विद्युत)	०	२	२
९	उपअभियंता (विद्युत)	४	०	४
१०	शाखा अभियंता (विद्युत)	१	२	३
११	कनिष्ठ अभियंता (विद्युत)	८	१	९
१२	उपअभियंता तथा नियोजन अधिकारी	०	१	१
१३	गाळणी निरीक्षक (फिल्टर इन्स्पेक्टर )	१२	०	१२
१४	रसायन तंत्रज्ञ (केमिस्ट )	३	०	३
१५	सहाय्यक रसायन तंत्रज्ञ (असिस्टंट केमिस्ट)	५	३	८
१६	विद्युत पर्यवेक्षक	८	२०	२८
१७	आरेखक	१	०	१
१८	अनुरेखक	१	०	१
१९	डिझेल मॅकेनिकल ऑपरेटर	३	०	३
२०	विजतंत्री	२५	०	२५
२१	सहाय्यक विजतंत्री	६०	०	६०
२२	इंस्ट्रुमेंट मॅकेनिक	३	०	३
२३	पंप मॅकेनिक दुरुस्तीकार	७	०	७
२४	दूरध्वनी चालक	६	०	६
२५	वेल्डर (संधाता)	२	०	२
२६	हेड फिटर /वरिष्ठ जोडरी	२	०	२
२७	पंपचालक	५५	०	५५
२८	टर्नर (कातारी )	२	०	२
२९	लोहार	२	०	२
३०	गाळणी परिचर	१६	०	१६
३१	मीटर दुरुस्तीकार	१४	०	१४

३२	वरिष्ठ मिस्त्री	१	०	१
३३	मिस्त्री	२५	१०	३५
३४	प्लंबर	३	०	३
३५	नळजोडारी /नळ फिटर	५७	०	५७
३६	गवंडी	११	०	११
३७	दुरध्वनी परिचर	१३	०	१३
३८	सुतार	२	०	२
३९	पेंन्टर	१	०	१
४०	प्रशासन अधिकारी	२	०	२
४१	उप अधिक्षक	६	५	११
४२	वरिष्ठ लिपीक	१२	०	१२
४३	लिपीक टंकलेखक	५५	०	५५
४४	शिपाई	१३	०	१३
४५	लघुलेखक (निम्न श्रेणी)	१	०	१
४६	लघुटंकलेखक	१	०	१
४७	वाहन चालक	४०	०	४०
४८	पाणीपट्टी अधिक्षक	३	०	३
४९	मीटर रिडर	८३	०	८३
५०	ब्रॅडमा ऑपरेटर	२	०	२
५१	मोकादम	४०	०	४०
५२	पाणीवाला	३४३	०	३४३
५३	बिगारी	४२१	०	४२१
५४	सुरक्षा रक्षक	५६	०	५६
५५	स्वच्छक	५	०	५
५६	माळी (ल.पा.पू)	१२	०	१२
	<b>एकूण</b>	<b>१५०९</b>	<b>११२</b>	<b>१६२१</b>

परिशिष्ट - ब

शासन निर्णय पीएमसी - ३०१४/प्र.क्र.२/नवि-२२, दिनांक २६ ऑगस्ट, २०१४ चे सहपत्र

५१.पुणे महानगरपालिका, मलनिःसारण, देखभाल व दुरुस्ती विभागासाठी मंजूर पदांचा तपशिल

अ.क्र.	पदनाम	मंजूर पदाची	नवनिमित्त	एकूण पदाची
		संख्या	पदांची संख्या	संख्या
१	अधिक्षक अभियंता	२	०	२
२	कार्यकारी अभियंता (स्थापत्य)	२	४	६
३	उप अभियंता (स्थापत्य)	१०	१०	२०
४	उपअभियंता तथा नियोजन अधिकारी	०	१	१
५	शाखा अभियंता (स्थापत्य)	७	०	७
६	कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)	२०	३५	५५
७	कार्यकारी अभियंता (विद्युत)	१	०	१
८	उप अभियंता (विद्युत)	२	०	२
९	शाखा अभियंता (विद्युत)	५	०	५
१०	कनिष्ठ अभियंता (विद्युत)	२	०	२
११	आरेखक	१	०	१
१२	अनुरेखक	१	०	१
१३	वीजतंत्री	४	०	४
१४	सहाय्यक वीजतंत्री	२७	०	२७
१५	वरिष्ठ मिस्त्री	४	०	४
१६	मिस्त्री	१८	०	१८
१७	चालक (चॅम्पियन यंत्र)	२४	०	२४
१८	गवंडी	१४	०	१४
१९	सुतार	३	०	३
२०	ऑईलमन	१६	०	१६
२१	माळी	३	०	३
२२	फिटर	१	०	१
२३	उप अधिक्षक	१	०	१
२४	वरिष्ठ लिपीक	५	०	५
२५	लिपीक टंकलेखक	२०	०	२०
२६	शिपाई	८	०	८
२७	लघुलेखक (निम्न श्रेणी)	०	१	१
२८	सुरक्षा रक्षक	२	०	२
२९	वाहन चालक	२	०	२
३०	मोकादम	२१	०	२१
३१	क्लिनर	८	०	८
	एकूण	२३४	५१	२८५

**परिशिष्ट - ब**  
**शासन निर्णय पीएमसी - ३०१४/प्र.क्र.२/नवि-२२, दिनांक २६ ऑगस्ट, २०१४ चे सहपत्र**  
**५२.पुणे महानगरपालिका प्रकल्प कार्यालय क्र. १ साठी मंजूर पदांचा तपशिल**

अ.क्र.	पदनाम	मंजूर पदांची संख्या	नवनिर्मित पदांची संख्या	एकूण पदांची संख्या
१	मुख्य अभियंता	०	१	१
२	अधिक्षक अभियंता	०	१	१
३	कार्यकारी अभियंता (स्थापत्य)	०	१	१
४	उपअभियंता (स्थापत्य)	०	२	२
५	शाखा अभियंता (स्थापत्य)	०	२	२
६	कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)	०	१०	१०
७	आरेखक	०	१	१
८	प्रशासन अधिकारी	०	१	१
९	अधिक्षक	०	१	१
१०	वरिष्ठ लिपिक	०	१	१
११	लिपीक टंकलेखक	०	६	६
१२	शिपाई	०	३	३
१३	लघुटंकलेखक	०	१	१
१४	वाहन चालक	१	१	२
१५	बिगारी	०	२	२
	<b>एकूण</b>	<b>१</b>	<b>३४</b>	<b>३५</b>

**परिशिष्ट - ब**  
**शासन निर्णय पीएमसी - ३०१४/प्र.क्र.२/नवि-२२, दिनांक २६ ऑगस्ट, २०१४ चे सहपत्र**  
**५३.पुणे महानगरपालिका प्रकल्प कार्यालय क्र. २ साठी मंजूर पदांचा तपशिल**

अ.क्र.	पदनाम	मंजूर पदांची संख्या	नवनिर्मित पदांची संख्या	एकूण पदांची संख्या
१	अधिक्षक अभियंता	०	१	१
२	कार्यकारी अभियंता (स्थापत्य)	०	१	१
३	उपअभियंता (स्थापत्य)	०	२	२
४	शाखा अभियंता (स्थापत्य)	०	२	२
५	कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)	०	१०	१०
६	आरेखक	०	१	१
७	प्रशासन अधिकारी	०	१	१
८	अधिक्षक	०	१	१
९	वरिष्ठ लिपिक	०	१	१
१०	लिपीक टंकलेखक	०	६	६
११	शिपाई	०	५	५
१२	वाहन चालक	१	०	१
१३	बिगारी	०	२	२
	<b>एकूण</b>	<b>१</b>	<b>३३</b>	<b>३४</b>

**परिशिष्ट - ब**  
**शासन निर्णय पीएमसी - ३०१४/प्र.क्र.२/नवि-२२, दिनांक २६ ऑगस्ट, २०१४ चे सहपत्र**  
**५४.पुणे महानगरपालिका, विद्युत विभागासाठी मंजूर पदांचा तपशिल**

अ.क्र.	पदनाम	मंजूर पदांची संख्या	नवनिर्मित पदांची संख्या	एकूण पदांची संख्या
१	अधिक्षक अभियंता (विद्युत)	१	०	१
२	कार्यकारी अभियंता (विद्युत)	२	४	६
३	उप अभियंता (विद्युत)	७	१	८
४	शाखा अभियंता (विद्युत)	४	०	४
५	कनिष्ठ अभियंता (विद्युत)	८	५	१३
६	विद्युत पर्यवेक्षक	३	०	३
७	पंप मेकॅनिक	२	०	२
८	वीजतंत्री	४	०	४
९	सहाय्यक वीजतंत्री	१८	०	१८
१०	तारतंत्री	८	०	८
११	बत्तीवाला	१	०	१
१२	लिफ्टमन	१४	०	१४
१३	उप अधिक्षक	१	१	२
१४	वरिष्ठ लिपीक	३	०	३
१५	लिपीक टंकलेखक	९	२	११
१६	शिपाई	२	२	४
१७	वाहन चालक	४	०	४
१८	बिगारी	३४	०	३४
	<b>एकूण</b>	<b>१२५</b>	<b>१५</b>	<b>१४०</b>



**परिशिष्ट - ब**  
**शासन निर्णय पीएमसी - ३०१४/प्र.क्र.२/नवि-२२, दिनांक २६ ऑगस्ट, २०१४ चे सहपत्र**  
**५५.पुणे महानगरपालिका, मोटार वाहन विभागासाठी मंजूर पदांचा तपशिल**

अ.क्र.	पदनाम	मंजूर पदांची संख्या	नवनिर्मित पदांची संख्या	एकूण पदांची संख्या
१	अधिक्षक अभियंता (यांत्रिक)	०	१	१
२	कार्यकारी अभियंता (यांत्रिक)	१	१	२
३	उप अभियंता (यांत्रिक) (डेपो सुपिरिटेडंट)	२	१	३
४	कनिष्ठ अभियंता (यांत्रिक)	५	५	१०
५	अधिक्षक (वाहतूक) (असिस्टंट व्हेईकल डेपो सुपिरिटेड)	१	०	१
६	वाहन निरीक्षक (व्हेईकल इन्स्पेक्टर)	२	१	३
७	प्रमुख मोटार मेकॅनिक (यांत्रिक) (वरिष्ठ फिटर (व्हेईकल डेपो) (फुल फिटर))	१७	३	२०
८	मोटार मेकॅनिक (यांत्रिक), फिटर (व्हेईकल डेपो)	३०	०	३०
९	सहाय्यक मोटार मेकॅनिक (यांत्रिक), असिस्टंट फिटर (व्हेईकल डेपो)	३८	०	३८
१०	हेल्पर (यांत्रिक)	६६	२०	८६
११	टिन स्मिथ	१	०	१
१२	असिस्टंट टिन स्मिथ	१	०	१
१३	हेल्पर (टिन स्मिथ)	२	०	२
१४	हेड ऑटो वीजतंत्री	१	०	१
१५	ऑटो वीजतंत्री	८	२	१०
१६	हेल्पर (वीजतंत्री)	१५	०	१५
१७	कुशन मेकर	२	१	३
१८	असिस्टंट कुशन मेकर	२	०	२
१९	हेल्पर (कुशन मेकर)	६	०	६
२०	हेड टायर फिटर	१	०	१
२१	टायर फिटर	८	०	८
२२	असिस्टंट टायर फिटर	६	०	६
२३	टर्नर	१	०	१
२४	हेल्पर (टर्नर)	२	०	२
२५	बॉडी फिटर / बॉडी असेम्ब्ली फिटर	६	०	६
२६	असिस्टंट बॉडी फिटर	२	०	२

२७	लोहार (व्हेईकल डेपो / नगर अभियंता), हॅमरमन (व्हेईकल डेपो / कर्मशाळा)	१०	०	१०
२८	हेल्पर (लोहार)	१५	०	१५
२९	वेल्डर (कर्मशाळा), वेल्डर (शो मेकर कम गॅस वेल्डर)	५	२	७
३०	असिस्टंट वेल्डर (व्हेईकल डेपो/कर्मशाळा) (असिस्टंट शो मेकर कम वेल्डर), असिस्टंट शो मेकर कम गॅस वेल्डर	१०	०	१०
३१	हेल्पर (वेल्डर)	१५	०	१५
३२	पेंटर (कर्मशाळा)	२	१	३
३३	असिस्टंट लेटर पेंटर ( ग्राऊंड पेंटर (व्हेईकल डेपो / कर्मशाळा)	४	०	४
३४	हेल्पर (पेंटर)	४	०	४
३५	प्रमुख फिटर (वरिष्ठ फिटर (कर्मशाळा) फुलफिटर)	१	०	१
३६	फिटर (कर्मशाळा)	१	०	१
३७	असिस्टंट फिटर (कर्मशाळा)	१	०	१
३८	हेल्पर (फिटर)	३	०	३
३९	प्रमुख सुतार (कर्मशाळा)	१	०	१
४०	सुतार (व्हेईकल डेपो/कर्मशाळा)/वुड कटर	९	२	११
४१	असिस्टंट सुतार (व्हेईकल डेपो/कर्मशाळा)	१२	०	१२
४२	पॉलिशमन (कर्मशाळा)	१	०	१
४३	असिस्टंट पॉलिशमन (कर्मशाळा)	१	०	१
४४	हेल्पर (पॉलिशमन)	२	०	२
४५	कार्यदेशक (ऑटो) (ऑटो फोरमन)	२	१	३
४६	सारथी (जेसीबी) (जेसीबी ऑपरेटर)	१८	१६	३४
४७	क्रेन ऑपरेटर (आर्टिकुलेटेड)	०	२	२
४८	रोड रोलर मॅकेनिक	२	०	२
४९	पर्यवेक्षक (वाहतुक) (डेपो सुपरवायझर)	१	०	१
५०	रोड रोलर ड्रायव्हर	२०	०	२०
५१	पेव्हर ड्रायव्हर	६	४	१०
५२	बॅटरीमन (बॅटरी रिमोल्डींग)	२	०	२
५३	टूल रुम किपर (व्हेईकल डेपो) (टूल रुम असिस्टंट)	१	०	१
५४	स्प्रे पेंटर	२	०	२
५५	पंप अटेंडंट	४	३	७
५६	गॅरेज असिस्टंट	६	०	६
५७	उप अधीक्षक	३	०	३
५८	वरिष्ठ लिपीक	४	०	४
५९	लिपीक टंकलेखक	१७	०	१७

६०	शिपाई	२	२	४
६१	लघुटंकलेखक	०	१	१
६२	प्रमुख वाहन चालक (हेड मोटार सारथी प्रमुख / स्टार्टर)	८	२	१०
६३	वाहन चालक	११४	१२२	२३६
६४	भांडारपाल (स्टोअर किपर)	१	०	१
६५	भांडारपाल लेखनिक	१	१	२
६६	सहायक भांडारपाल (स्टोअर रुम असिस्टंट)	१	०	१
६७	जॉब कार्ड लेखनिक	१	०	१
६८	समयपाल (टाईम किपर)	१	०	१
६९	चेकर	२	०	२
७०	पंप अटेंडंट लेखनिक	०	१	१
७१	बिगारी	०	१०	१०
	एकूण	५४२	२०५	७४७

परिशिष्ट - ब

शासन निर्णय पीएमसी - ३०१४/प्र.क्र.२/नवि-२२, दिनांक २६ ऑगस्ट, २०१४ चे सहपत्र

५६.पुणे महानगरपालिका, माहिती व तंत्रज्ञान विभागासाठी मंजूर पदांचा तपशिल

अ.क्र.	पदनाम	मंजूर पदांची संख्या	नवनिमित्त पदांची संख्या	एकूण पदांची संख्या
१	सिस्टिम मॅनेजर	१	०	१
२	सिस्टिम अॅनालिस्ट	०	३	३
३	कनिष्ठ अभियंता (हार्डवेअर)	०	४	४
४	कनिष्ठ अभियंता (सॉफ्टवेअर)	०	५	५
५	कनिष्ठ अभियंता (नेटवर्क)	०	४	४
६	संगणक तंत्रज्ञ (संगणक प्रोग्रॅमर)	४	६	१०
७	संगणक चालक	०	१०	१०
८	उप अधीक्षक	१	२	३
९	वरिष्ठ लिपीक	१	४	५
१०	लिपीक टंकलेखक	५	८	१३
११	शिपाई	३	२	५
१२	लघुटंकलेखक	०	१	१
१३	वाहन चालक	१	०	१
	एकूण पदे	१६	४९	६५

**परिशिष्ट - ब**  
**शासन निर्णय पीएमसी - ३०१४/प्र.क्र.२/नवि-२२, दिनांक २६ ऑगस्ट, २०१४ चे सहपत्र**  
**५७.पुणे महानगरपालिकेच्या मुद्रणालय विभागासाठी मंजूर पदांचा तपशिल**

अ.क्र.	पदनाम	मजूर पदाची संख्या	नवनिमित्त पदांची संख्या	एकूण पदाची संख्या
१	व्यवस्थापक (मुद्रणालय)	१	०	१
२	सहाय्यक व्यवस्थापक (मुद्रणालय)	२	०	२
३	भांडारपाल	१	०	१
४	गणक	१	०	१
५	कंपोजिंग फोरमन	१	०	१
६	कार्यदेशक (यंत्रे) मशीन फोरमन	१	०	१
७	कार्यदेशक (बांधणी) बायडिंग फोरमन	१	०	१
८	संरक्षक (सिक््युरिटी फोरमन)	१	०	१
९	कार्यदेशक (संगणक) (डिटीपी फोरमन)	१	०	१
१०	वरिष्ठ लिपीक (ऑफिस असि.सिनिअर)	२	०	२
११	मुद्रित शोधक (प्रुफ रिडर)	२	०	२
१२	चालक (डि.टी.पी) (मोनो ऑपरेटर कम डि.टी.पी ऑपरेटर/डि.टी.पी.ऑपरेटर	३	०	३
१३	वेब ऑफसेट मशीनमन	४	०	४
१४	तांत्रिक (मॅकेनिक )	१	०	१
१५	प्लेट मेकर कम कॅमेरा ऑपरेटर	१	०	१
१६	सहाय्यक चालक (डि.टी.पी) (असि.डि.टी.पी ऑपरेटर /(मोनो अटेंडन्ट कम असि. डि.टी.पी ऑपरेटर	३	२	५
१७	कंपोजिटर	३	०	३
१८	प्रेसमन	१०	०	१०
१९	नंबर चेकर	२	०	२
२०	कॉपी होल्डर	१	०	१
२१	बाईंडर	१५	०	१५
२२	यंत्रपरिचर (वेब ऑफसेट बॉलर)	४	०	४
२३	लिपीक (ऑफिस असि.ज्युनिअर/असि. रेकॉर्ड किपर / असि.स्टोअर किपर )	१	२	३
२४	ज्युनिअर बाईंडर	२०	०	२०
२५	बॉलर	६	०	६
२६	हेल्पर	६	०	६
२७	बिगारी	२	०	२
२८	सुरक्षा रक्षक	४	०	४
	<b>एकूण</b>	<b>१००</b>	<b>४</b>	<b>१०४</b>

परिशिष्ट - ब

शासन निर्णय पीएमसी - ३०१४/प्र.क्र.२/नवि-२२, दिनांक २६ ऑगस्ट, २०१४ चे सहपत्र

५८.पुणे महानगरपालिका अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन विभागासाठी मंजूर पदांचा तपशिल

अ.क्र.	पदनाम	मंजूर पदांची संख्या	नवनिर्मित पदांची संख्या	एकूण पदांची संख्या
१	मुख्य अग्निशमन अधिकारी	१	०	१
२	उप मुख्य अग्निशमन अधिकारी	१	१	२
३	विभागीय अग्निशमन अधिकारी	०	३	३
४	सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी	२	१	३
५	केंद्र अधिकारी / स्टेशन ड्युटी ऑफिसर	१३	५	१८
६	सहाय्यक केंद्र अधिकारी	०	१८	१८
७	दुय्यम अधिकारी / सब ऑफिसर	८	१०	१८
८	लिडिंग फायरमन / तांडेल	३९	२३	६२
९	अग्निशमन-विमोचन / फायरमन	३६२	१२२	४८४
१०	फायर इंजिन ड्रायव्हर	८१	११८	१९९
११	रूग्णवाहिका चालक / ॲंब्युलन्स ड्रायव्हर	१२	२८	४०
१२	परिचर (रूग्णवाहिका ) ॲंब्युलन्स अटेंडंट	२५	०	२५
१३	हेल्पर	३	०	३
१४	निरिक्षक (बिन्तारी संदेश )	१	०	१
१५	कार्यदेशक (वाहन) (ऑटोमोबाईल फोरमन)	१	०	१
१६	सिनिअर रेडिओ टेक्नशियन	१	०	१
१७	प्रमुख मोटार मेकॅनिक (यांत्रिक)	३	०	३
१८	ज्युनिअर रेडिओ टेक्नशियन	३	०	३
१९	फिटर	२	०	२
२०	हॉक्स ऑपरेटर	१	०	१
२१	फायर प्लग मोकादम	१	०	१
२२	प्रशासन अधिकारी	०	१	१
२३	अधिक्षक	०	१	१
२४	उप अधिक्षक	०	१	१
२५	वरिष्ठ लिपीक	१	१	२
२६	लिपीक टंकलेखक	६	२	८
२७	शिपाई	२	०	२
२८	सुरक्षा रक्षक	६	०	६
	एकूण	५७५	३३५	९१०

परिशिष्ट - ब

शासन निर्णय पीएमसी - ३०१४/प्र.क्र.२/नवि-२२, दिनांक २६ ऑगस्ट, २०१४ चे सहपत्र

५९.पुणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागासाठी मंजूर पदांचा तपशिल

अ.क्र.	पदनाम	मंजूर पदांची संख्या	नवनिर्मित पदांची संख्या	एकूण पदांची संख्या
१	आपत्ती व्यवस्थापन अधिकारी	१	०	१
२	उप आपत्ती व्यवस्थापन अधिकारी	०	१	१
३	सत्र प्रमुख / शिफ्ट इनचार्ज	०	४	४
४	सह सत्र प्रमुख / अतिरिक्त शिफ्ट इनचार्ज	०	१२	१२
५	संगणक चालक	०	१२	१२
६	लघुटंकलेखक	०	१	१
७	दूरध्वनी चालक	०	१	१
८	वाहन चालक	०	१	१
९	शिपाई	०	२	२
१०	सुरक्षा रक्षक	४	०	४
	एकूण	५	३४	३९

परिशिष्ट - ब

शासन निर्णय पीएमसी - ३०१४/प्र.क्र.२/नवि-२२, दिनांक २६ ऑगस्ट, २०१४ चे सहपत्र

६०.पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागासाठी मंजूर पदांचा तपशिल

अ.क्र.	पदनाम	मंजूर पदांची संख्या	नवनिर्मित पदांची संख्या	एकूण पदांची संख्या
१	आरोग्य अधिकारी	१	०	१
२	उप आरोग्य अधिकारी	३	०	३
३	सहाय्यक आरोग्य अधिकारी	५	०	५
४	वैद्यकीय अधीक्षक	२	०	२
५	न्यूरुसर्जन	०	१	१
६	युरोसर्जन	०	१	१
७	कार्डिओलॉजिस्ट	०	१	१
८	चेष्ट स्पेशलिस्ट	०	२	२
९	प्लास्टिक सर्जन	०	१	१
१०	आय.सी.यु फिजीशियन	०	४	४
११	निवासी फिजीशियन	०	४	४
१२	इन्टेसिव्हिस्ट	०	३	३
१३	शल्य विशारद (निवासी)	११	०	११
१४	स्त्री रोग तज्ञ	०	१५	१५

१५	बालरोगतज्ञ	११	२	१३
१६	क्ष-किरण तज्ञ	७	१०	१७
१७	न्यायवैकशास्त्र तज्ञ	०	१	१
१८	विकृतीशास्त्र तज्ञ	६	२	८
१९	बधिरीकरण तज्ञ	०	५	५
२०	अस्थिव्यंग तज्ञ	०	२	२
२१	कान, नाक, घसा तज्ञ	०	५	५
२२	नेत्र शल्यचिकित्सक	०	१	१
२३	दंत शल्यचिकित्सक	०	६	६
२४	नवजात अर्भक तज्ञ	१	१	२
२५	त्वचा रोग तज्ञ	१	०	१
२६	मानसोपचार तज्ञ	१	१	२
२७	रक्त संक्रमण अधिकारी	०	१	१
२८	एडस नोडल ऑफिसर	१	०	१
२९	पेडिअॅट्रिक्स सर्जन	०	५	५
३०	मायक्रो बायोलॉजिस्ट	१	१	२
३१	मेडिकल अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर	१	०	१
३२	शहर क्षयरोग अधिकारी	१	०	१
३३	भौतिकोपचार तज्ञ	०	९	९
३४	सहाय्यक भौतिकोपचार तज्ञ	०	८	८
३५	बायोमेडिकल टेक्नीशियन	०	२	२
३६	आहारतज्ञ	०	३	३
३७	फिजीशियन	०	१०	१०
३८	निवासी वैद्यकिय अधिकारी / वैद्यकिय अधिकारी	१९५	६	२०१
३९	आयुर्वेदिक वैद्यकिय अधिकारी	२१	०	२१
४०	जीवसायन तज्ञ (बायोकेमिस्ट)	४	०	४
४१	सहाय्यक वैद्यकिय अधिक्षक	१	०	१
४२	अॅनेस्थेटीस्ट	१	०	१
४३	मायक्रोबायोलॉजिस्ट	१	०	१
४४	जीवशास्त्र वेत्ता	०	१	१
४५	हेल्थ सुपरवाईझर	०	१	१
४६	मुख्य अन्न निरिक्षक	१	०	१
४७	अन्न निरिक्षक	१२	२	१४
४८	व्यवसायोपचार तज्ञ	०	१	१
४९	वरिष्ठ औषधनिर्माता	३	०	३
५०	औषध निर्माता	८५	१०	९५
५१	व्यवस्थापक (वैद्यकिय सामग्री) (स्टुअर्ड)	५	०	५

५२	अधिक्षक (लसीकरण)	१	०	१
५३	मुख्य प्रयोगशाळा तंत्रज्ञ	८	१	९
५४	निवासी प्रयोगशाळा तंत्रज्ञ	०	४९	४९
५५	कनिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ	२१	३०	५१
५६	प्रयोगशाळा सहाय्यक / रक्तपेढी सहाय्यक	०	१	१
५७	मुख्य इ.सी.जी. तंत्रज्ञ	०	१	१
५८	तंत्रज्ञ (हृदयरोग) (कार्डिओग्राफर)	१	०	१
५९	इ.सी.जी टेक्निशियन	०	४	४
६०	मुख्य क्ष-किरण तंत्रज्ञ	०	१	१
६१	क्ष-किरण तंत्रज्ञ	६	५	११
६२	एक्स रे टेक्निशियन (डार्करूम असिस्टंट)	४	९	१३
६३	मुख्य सी.एस.डी. तंत्रज्ञ (सेंट्रल सर्जिकल सुपरवाईझेशन डिपार्टमेंट)	०	१	१
६४	सी.एस.डी. तंत्रज्ञ (सेंट्रल सर्जिकल सुपरवाईझेशन डिपार्टमेंट)	०	१	१
६५	आहार तंत्रज्ञ	०	१	१
६६	आहार तंत्रज्ञ सहाय्यक	०	१	१
६७	दंत तंत्रज्ञ	०	६	६
६८	नेत्र चिकित्सक सहाय्यक	०	२	२
६९	मुख्य शस्त्रक्रियागृह सहाय्यक	०	१	१
७०	शस्त्रक्रियागृह सहाय्यक	०	२४	२४
७१	मुख्य मेडीकल रेकॉर्ड किपर	०	१	१
७२	मेडीकल रेकॉर्ड किपर	०	२	२
७३	मुख्य वस्त्रपाल (मुख्य लिनन किपर)	०	१	१
७४	वस्त्रपाल (लिनन किपर)	०	२	२
७५	मुख्य समय लेखक	०	१	१
७६	समय लेखक	०	२	२
७७	वर्णोपचारक	०	१	१
७८	न्हावी	०	४	४
७९	कक्ष सेवक/सेविका	०	१०	१०
८०	शव विच्छेदन मदतनीस/रुग्णवाहीका क्लिनर कम कक्ष सेवक	०	५	५
८१	अधिसेविका (मेट्रन)	३	०	३
८२	परिसेविका (सहाय्यक मेट्रन)	२५	०	२५
८३	स्टाफ नर्स / नर्स मिडवाईफ	२१४	१५	२२९
८४	प्रसाविका/परिचारिका (ए.एन.एम.)	२३१	०	२३१
८५	सांख्यिकी अधिकारी	०	१	१



८६	सांख्यिकी सहाय्यक	१	०	१
८७	उप निबंधक (जन्म-मृत्यु)	१	०	१
८८	समन्वयक (आरोग्य) को-ऑर्डिनेटर/एक्स्टेंशन एज्युक्रेटर/प्रोजेक्टनिस्ट मेकॅनिक	१०	०	१०
८९	तंत्रज्ञ (कुष्ठरोग)	२	०	२
९०	निरिक्षक (हिवताप) (मलेरिया सर्व्हैलन्स इन्स्पेक्टर)	६	०	६
९१	सर्व्हैक्षक (हिवताप)(मलेरिया सर्व्हैलन्स वर्कर/मलेरिया इन्व्हेस्टिगेटर)	४	०	४
९२	किटक संघटक (इन्सेक्ट कलेक्टर)	११	०	११
९३	क्षेत्रिय कर्मचारी (फिल्डवर्कर)	१०	०	१०
९४	स्वयंपाकी (कुक+कुकमेट)	४	२	६
९५	परिचारक (नर्सिंग ऑर्डली)	१६४	३०	१९४
९६	परिचर (शस्त्रक्रियागार) (थिएटर अटेंडंट)	९	५	१४
९७	आया	१६७	०	१६७
९८	स्वच्छक (रूग्णवाहिका) (अॅम्ब्युलन्स क्लिनर)	६	०	६
९९	समुअपदेशी	५	०	५
१००	जीव शास्त्रज्ञ	०	१	१
१०१	मलेरिया ऑफिसर	०	१	१
१०२	आरोग्य निरिक्षक	०	३	३
१०३	कनिष्ठ अभियंता (मॅकेनिकल )	०	१	१
१०४	कनिष्ठ अभियंता (विद्युत)	०	१	१
१०५	शिंपी	३	०	३
१०६	प्रशासन अधिकारी	१	०	१
१०७	अधिक्षक	०	४	४
१०८	उप अधिक्षक	७	७	१४
१०९	वरिष्ठ लिपीक	१२	२	१४
११०	लिपीक टंकलेखक	७३	१६	८९
१११	शिपाई	३९	२७	६६
११२	सहाय्यक (दवाखाना) (विविध काम करणारे सेवक)	३९	१०	४९
११३	लघुलेखक (उच्च श्रेणी)	१	०	१
११४	वाहन चालक	३१	०	३१
११५	सुरक्षा रक्षक	८२	०	८२
११६	बिगारी/स्वच्छक	२७	१२	३९
११७	बिगारी निर्जुतीकरण (डिस इन्फेक्ट/फवारणी बिगारी) सायनोगॅसिंग बिगारी	४	०	४
११८	मुलाणी	२	०	२
११९	धोबी	२	०	२

	एकूण	१६१९	४३३	२०५२
--	------	------	-----	------

परिशिष्ट - ब

शासन निर्णय पीएमसी - ३०१४/प्र.क्र.२/नवि-२२, दिनांक २६ ऑगस्ट, २०१४ चे सहपत्र

६०-अ.पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागासाठी मंजूर पदांचा तपशिल

आरोग्य उपविभाग-पशु वैद्यकिय विभाग

अ.क्र.	पदनाम	मंजूर पदांची संख्या	नवनिर्मित पदांची संख्या	एकूण पदांची संख्या
१	पशु वैद्यकिय अधिकारी	१	०	१
२	पशु शल्यचिकित्सक	०	१	१
३	व्हेटर्नरी ऑफिसर	०	३	३
	एकूण	१	४	५

परिशिष्ट - ब

शासन निर्णय पीएमसी - ३०१४/प्र.क्र.२/नवि-२२, दिनांक २६ ऑगस्ट, २०१४ चे सहपत्र

६१.पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागासाठी मंजूर पदांचा तपशिल

अ.क्र.	पदनाम	मंजूर पदांची संख्या	नवनिर्मित पदांची संख्या	एकूण पदांची संख्या
१	उप आयुक्त	१	०	१
२	सहाय्यक आयुक्त	०	१	१
३	कार्यकारी अभियंता (स्थापत्य)	०	२	२
४	उप अभियंता (स्थापत्य)	०	८	८
५	कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)	०	१०	१०
६	कार्यकारी अभियंता (यांत्रिक)	०	१	१
७	उप अभियंता (यांत्रिक)	०	२	२
८	कनिष्ठ अभियंता (यांत्रिक)	०	८	८
९	उप अभियंता (विद्युत)	०	१	१
१०	कनिष्ठ अभियंता (विद्युत)	०	२	२
११	सहाय्यक आरोग्य प्रमुख	०	२	२
१२	एन्व्हायर्नमेंट मॅनेजर	०	१	१
१३	समाजसेवक	०	४	४
१४	मुख्य आरोग्य निरीक्षक	०	४	४
१५	उप आरोग्य निरीक्षक	४	०	४
१६	वरीष्ठ आरोग्य निरीक्षक	३	१०	१३
१७	आरोग्य निरीक्षक	०	७	७
१८	प्रशासन अधिकारी	०	१	१
१९	उप अधिक्षक	०	३	३
२०	वरिष्ठ लिपीक	१	१	२
२१	लिपीक टंकलेखक	१	७	८
२२	शिपाई	१	९	१०
२३	लघुटंकलेखक	०	१	१
२४	वाहन चालक	३२	०	३२
२५	मोकादम (आरोग्य)	३३	०	३३
२६	बिगारी	०	६२	६२
	एकूण	७६	१४७	२२३

**परिशिष्ट - ब**  
**शासन निर्णय पीएमसी - ३०१४/प्र.क्र.२/नवि-२२, दिनांक २६ ऑगस्ट, २०१४ चे सहपत्र**  
**६२.पुणे महानगरपालिकेच्या दक्षता विभागासाठी मंजूर पदांचा तपशिल**

अ.क्र.	पदनाम	मंजूर पदांची संख्या	नवनिर्मित पदांची संख्या	एकूण पदांची संख्या
१	उप आयुक्त	१	०	१
२	कार्यकारी अभियंता (स्थापत्य)	०	२	२
३	उप अभियंता (स्थापत्य)	०	४	४
४	कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)	०	१२	१२
५	उप अभियंता (विद्युत)	०	१	१
६	कनिष्ठ अभियंता (विद्युत)	०	२	२
७	प्रशासन अधिकारी	०	१	१
८	उप अधीक्षक	०	१	१
९	वरिष्ठ लिपीक	०	४	४
१०	लिपीक टंकलेखक	०	६	६
११	शिपाई	०	६	६
१२	लघुटंकलेखक	०	१	१
१३	वाहन चालक	१	०	१
	<b>एकूण</b>	<b>२</b>	<b>४०</b>	<b>४२</b>

**परिशिष्ट - ब- ६३**  
**शासन निर्णय पीएमसी - ३०१४/प्र.क्र.२/नवि-२२, दिनांक २६ ऑगस्ट, २०१४ चे सहपत्र**  
**६३.पुणे महानगरपालिका, बीओटी सेल विभागासाठी मंजूर पदांचा तपशिल**

अ.क्र.	पदनाम	मंजूर पदांची संख्या	नवनिर्मित पदांची संख्या	एकूण पदांची संख्या
१	कार्यकारी अभियंता (स्थापत्य)	१	०	१
२	उपअभियंता (स्थापत्य)	१	०	१
३	कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)	०	२	२
४	उप अधीक्षक	०	१	१
५	लिपीक टंकलेखक	०	२	२
६	शिपाई	०	२	२
७	बिगारी	०	२	२
	<b>एकूण</b>	<b>२</b>	<b>९</b>	<b>११</b>

परिशिष्ट - ब

शासन निर्णय पीएमसी - ३०१४/प्र.क्र.२/नवि-२२, दिनांक २६ ऑगस्ट, २०१४ चे सहपत्र

६४. पुणे महानगरपालिकेच्या शिक्षणाधिकारी (माध्यमिक व तांत्रिक) विभागासाठी

अ.क्र.	पदनाम	मंजूर पदांची संख्या	नवनिर्मित पदांची संख्या	एकूण पदांची संख्या
१	शिक्षणाधिकारी	१	०	१
२	उप शिक्षणाधिकारी	०	२	२
३	शालाप्रमुख	१४	०	१४
४	सहायक शालाप्रमुख	२	०	२
५	प्राचार्य (आय.टी.आय.)	१	०	१
६	पर्यवेक्षक (गटनिदेशक)	१	०	१
७	निदेशक (आय.टी.आय.)	१२	०	१२
८	निदेशक (शिवणकाम)	१	०	१
९	सहाय्यक अभियांत्रिकी अधीक्षक (तंत्र माध्यमिक शाळा)	१	०	१
१०	सहाय्यक अभिव्याख्याता/कनिष्ठ अभिव्याख्याता	४	०	४
११	निदेशक (तंत्रशाळा)	९	०	९
१२	व्यवस्थापक (वसतिगृह) (रेक्टर)	१	२	३
१३	माध्यमिक शिक्षक (माध्यमिक शिक्षक/उध माध्यमिक शिक्षक/चित्रकला शिक्षक/अंध शिक्षक/पदवीधर शिक्षक /अपदवीधर शिक्षक)	२९९	०	२९९
१४	ग्रंथपाल	३	०	३
१५	प्रयोगशाळा सहाय्यक	१५	०	१५
१६	प्रयोगशाळा मदतनीस	१८	०	१८
१७	अर्धवेळ ग्रंथपाल	६	०	६
१८	अधीक्षक	१	०	१
१९	उप अधीक्षक	१	१	२
२०	उप अधीक्षक (शाळा)	३	०	३
२१	वरिष्ठ लिपीक	३	१	४
२२	वरिष्ठ लिपीक (शाळा)	१३	०	१३
२३	लिपीक टंकलेखक	२	२	४
२४	लिपीक टंकलेखक (शाळा)	२०	०	२०
२५	नाईक (शाळा)	१०	०	१०
२६	शिपाई	२	४	६
२७	शिपाई (शाळा)	६४	०	६४
२८	लघुटंकलेखक	१	०	१
२९	वाहन चालक	१	०	१
३०	बिगारी	२	०	२
३१	सुरक्षा रक्षक	१५	०	१५
	एकूण	५२६	१२	५३८